

अवाग्रलेख खरीखरी.. भाग्य हे आमुचे बोलतो मराठी

काल मराठीचा पाया मजबूत करण्यासाठी आम्ही आवहन केले होते. सध्या तरी मराठी आणि महाराष्ट्र गौरवासाठी अनेक कवींनी वर्णलेल्या, 'सुंदर देशा पवित्र देशा' किंवा बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा किंवा दगडांच्या देशा वगैरे सारखे वर्णन वाचून आपल्याला आपल्याच मराठी भाषेचा अभिमान तार स्वराने दिसत असला. तरी अभिजात झालेली किंवा तसा दर्जा मिळालेली आपली मराठी भाषा दिवसेंदिवस आपला झेंडा इंच इंच फडकवित ठेवणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. संपूर्ण भारतात मोगलांच्या विरुद्ध किंवा इतर परकीयांच्या विरोधात लढणारे फक्त मराठीच होते आणि ते महाराष्ट्रातील होते. हे सत्य कधीच नाकारता येणार नाही. देशाच्या अनेक भागात आजही मराठ्यांच्या वैभवायलेल्या खुणा दिसून येतात. ग्वाल्हेरचे सिध्दि हे महाराष्ट्राचे शिंदे आहेत. बडोद्याचे गायकवाड गुजराती नसून मराठीच आहेत. इंदूरच्या अहिल्याबाई होळकर गायचा कर्तुत्वाला संपूर्ण देश नमन करतो. देशातील इतर अनेक प्रांतात आपल्या मराठीची आणि मराठ्यांची तलवार तळपत होती. ही सर्व मराठी असलेल्या आणि महाराष्ट्रातील लढाऊ असणाऱ्या मराठ्यांची एका प्रकारची अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या भारताची निशाणी होती. मराठी सत्तेचे पाऊल दरम्यानच्या काळात कधीतरी थोडेसे वाकडे पडले. त्यानंतर इंग्रजांनी पुण्यावर आपला युनिशन जॅक फडकवला आणि बगे देशावर इंग्रजी अंमल सुरू झाला. १८१८ सालापूर्वी दुसऱ्या मजारावांनी हाराकरी केली नसली. त्याउलट आपल्या पाऊलांच्या पायावर पाऊल ठाकून मराठी बाणा पाडवून दिल्या असून, लढाऊ

गावपाती असती. तर इंग्रजांचे राज्य अजिबात आल्याचे दिसले नसते. सध्याच्या युगात जर तरला काही अर्थ नाही. त्यामुळे ते जाऊ द्या. इंग्रज आले आणि इंग्रज गेले. इंग्रज गेल्यावर दिल्लीत जी सत्ता स्थापन झाली. त्यात मराठी जनांचा अजिबात बोलबाला नव्हता. हे मान्य केलेच पाहिजे. किंबहुना महाराष्ट्राकडे सातत्याने सावत्रपणाने पाहणे सुरू होते. त्यातच भाषिक राज्य स्थापन व्हावीत. असे ठरल्यावर आंध्र प्रदेशच्या निर्मितीसाठी पोद्दी श्रीरामलू यांनी आपले प्राण अर्पित केले. त्यामुळेच मग तत्कालीन मद्रास पासून आंध्र प्रदेश वेगळ झाला. त्यानंतर सुद्धा तत्कालीन सरकारने महाराष्ट्र आणि गुजरात यांना मुंबई राज्यात समाविष्ट केले होते. 1956 सालात मध्य प्रदेशची राजधानी असलेले नागपूर संपूर्ण विदर्भासह मुंबई आणि महाराष्ट्रात रथीत झाले. नागपूरची राजधानी गेली. स्वातंत्र्योत्तर काळात राजधानी गेल्याचे हे एकमेव उदाहरण आहे. अनेक नवनवीन राजधान्या नागपूरला वाकल्या दाखवीत आहेत. १९६० साली अखेर महाराष्ट्रातील सर्व पक्ष नेत्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. यासाठी आंदोलन उभे केले. कॉन्ग्रेस भाई डागे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एसेम जोशी आणि इतर अनेक मराठी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी जोरदार राशिंग फुंकले होते. अखेर मराठी जनांच्या एकजुटीला वंदन करून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन राज्ये एक मे १९६० रोजी स्थापन झाली. पण त्यानंतरही महाराष्ट्र सारख्या श्रीमंत राज्यात मराठीला हवे ते महत्त्व मिळाले नाही. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत कॉन्ग्रेस विरुद्ध सर्वपक्षांच्या तरीही पक्षनिरपेक्ष मराठी प्रेमी पक्षांची आघाडी स्थापन झाली होती. तसाच सध्याच्या परिस्थितीमध्ये मराठी जनांच्या मनाचा आवाज गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा विरोधात दुमदुमू लागला होता. मध्यंतरी अगदी प्राथमिक शाळेतील बालकांनी हिंदी गीत गावे म्हणून फतवा निघाला होता. काल मराठी मनांचा आणि जनांचा आवाज ऐकून आपल्या समजस मुख्यमंत्र्यांनी हिंदी सक्तीचे दोन्ही जीआर रद्द केले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे त्रिवार अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. मराठी जनांमध्ये हिंदी भाषेबद्दल आवकस नाही. पण हिंदी मावशीच्या प्रेमापोटी मराठी आईला घराबाहेर काढण्याचे पाऊल कोणत्याही मराठी प्रेमीला धोकादायक वाटले. मुख्यमंत्र्यांनी नेमक्या याच जनतेच्या भावना ओळखलेल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्या जीआर चे म्हणजेच अध्यादेशाचे फाडून फाडून बरेच तुकडे केले. त्यामुळे मराठी आणि मराठी जन सुखावलेले आहेत. या निर्णयाबद्दल आपले मुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. त्यांना धन्यवाद. जय मराठी! जय महाराष्ट्र!!

nagpurpost@gmail.com
Mob. No. 9922970023

एसटी तिकीट बुक करणाऱ्यांसाठी आनंदावार्ता
तिकीट दरात १५ टक्के सूट

सरकार झुकणार नाही!

ठाकरे बंधूंनी एकत्र क्रिकेट खेळावे, स्वीमिंग करावी, आम्हाला अडचण नाही : फडणवीसांचा टोला

■ **महासागर प्रतिनिधी**
मुंबई, दि. २० :
 हिंदी सरतीच्या निर्णय मागे घेतल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सरकार कुणाच्याही दबावापुढे झुकणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

सरकारने हिंदीच्या मुद्यावर एक समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तो निर्णय घेईल. सरकार केवळ कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही, केवळ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे लक्ष पाहील. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही, असे ते म्हणालेत. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन क्रिकेट खेळोव्ये, स्वीमिंग करावी आम्हाला काही अडचण नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी ठाकरे बंधूंना हाणला.

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष पदसाठी



अर्ज भरला. त्यांची या पदासाठी निवड जवळपास निश्चित आहे. त्याची औपचारिक घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीच्या कथित सक्तीच्या मुद्द्यावर सरकार कुणापुढेही न झुकता विद्यार्थी हिताचा निर्णय घेईल असे स्पष्ट केले.

ठाकरेंच्या उपनेत्याने हिंदीची सक्ती असे लिहिले

फडणवीस म्हणाले, मी काय दोन भावांनी एकत्रित न येण्याची जीआर काढला आहे काय? मी असा कोणताही जीआर काढला नाही. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात जीआर अहवाल आला होता, त्या अहवालात त्यांचा उजवा हात माल्ला जाणाऱ्या उपनेत्याने पहिली ते बारावी हिंदीची सक्तीची करा असे लिहिले होते. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात बैठकीत स्वीकारला. त्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे घुमजाव केले.

त्यानंतरही आम्ही कोणताही इगो न मानता निर्णय केला आहे.

मी पुन्हा एकदा सांगतो. आम्ही निर्णय केला, आता समिती स्थापन केली आहे. ही समितीच आता योग्य तर ठरवेल. आम्ही कोणत्याही पक्षाचे हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचे पाहू, सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल. आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही.

फडणवीस यांनी यावेळी ठाकरे वधूच्या विजयी ठाकरेवांरही भाष्य केले ते दहणाले, ठाकरे वधू एकत्र येत असतील तर मला त्याचा अतिशय आनंद आहे. त्यांनी जरूर एकत्र यावे. फक्त राज ठाकरे यांनी पहिली ते बारावी पर्यंत हिंदी सक्तीची सक्ती करणाऱ्या निर्णय तुमच्या काळात का घेण्यात आला? हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा उद्भव ठाकरे यांना विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावे, हॉकी खेळावी. असा टोला त्यांनी हाणाला.

विरोधकांना एक्सपोज करताना
स्वतः एक्सपोज होऊ नका

■ **महासागर प्रतिनिधी**
मुंबई, दि. ३० :
 मराठी भाषेबाबत आम्ही कधीही तडजोड करणार नाही, मराठी माणसाच्या हक्कांवर गदा आली तर ती सहन केली जाणार नाही, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुंबईत पार पडलेल्या शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील मंत्र्यांना आणि आमदारांना देखील कार्यपत्रिका दिल्या. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका, असे एकनाथ शिंदे मंत्र्यांना म्हणाले. शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी निवड करण्यात आली. तसेच शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या हक्कासाठी आग्रही असल्याचा ठरावही या बैठकीत संमत करण्यात आला.

आपण मराठी भाषेबाबत कधीही तडजोड सहन करणार नाही. मराठीची गळचेपी सहन करणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठी माणसाच्या उद्धारासाठी जे काही करावचे ते आपण करणार, दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे असेही शिंदे म्हणाले.

मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन नि
महायुतीसरकारने रद्द केले आहेत.
यावरून विरोधकांनी
प्रतिक्रिया देणे सुरू केले असून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख
राज ठाकरे यांनी ही सक्ती फक्त
आणि फक्त मराठी जनतेच्या
रेड्यामुळे मागे घेतली गेली, असे
म्हटले आहे. राज ठाकरे

म्हणाले, इयत्ता पहिलीपासून तीन भाषा
शिकवण्याच्या नावाखाली हिंदी भाषा
लादण्याचा निर्णय एकदाचा मागे
घेतला. सरकारने या संबंधातील स
जीआर रद्द केले.

याला उशिरा आलेलं शहाणपण
म्हणता येणार नाही, कारण ही
सक्ती फक्त आणि फक्त मराठी
जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली
गेली.

पावसाळी अधिवेशनाला सुरूवा

राज्य विधिमंडळाच्या पावसा
अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित प
यांनी ५७ हजार ५०९ कोटी रुपयां
पुरवणी मागण्या मंडळाला.
आज साप्ताधारी आणि विरोधकांन
आंदोलन केले. विधान परिषदेत आज ज
खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या
इतर दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वा
सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थ
करण्यात आले.

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष

महाराष्ट्रात रवींद्र चव्हाण, हि

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :

भारतीय जनता पक्षाने आगामी निवड

पार्ष्वभीयवर संघटनात्मक पातळीवर जोरदार ह

सुरू केल्या असून देशभरात प्रदेशाध्यक्ष नि

प्रक्रिया गतिमान झाली आहे. महाराष्ट्रास

राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निवडयुका

महाराष्ट्र भाजपमध्येही आज नेवे पर्व सु

विद्यमान कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हा

औपचारिकपणे प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदव

दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

भाजपच्या प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रियेला वेग

महाराष्ट्रात रवींद्र चव्हाण, हिमाचलमध्ये डॉ. राजीव बिंदल यांची वर्णी

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :** भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर संघटनात्मक पातळीवर जोरदार हालचाली सुरू केल्या असून देशभरात प्रदेशाध्यक्ष निवेदीसाठी प्रक्रिया गतिमान झाली आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्र भाजपमध्येही आज नवे पर्व सुरू झाले. विद्यमान कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी औपचारिकपणे प्रदेशाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजजू उपस्थित होते. चव्हाण आता पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. हिमाचल प्रदेशात डॉ. राजीव बिंदाल यांनी पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातळ घेतली आहेत. विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, खासदार अनुराग ठाकूर आणि गोविंद ठाकूर यांनी प्रस्ताव दिले होते. उत्तराखंडमध्ये विद्यमान अध्यक्ष महेंद्र भट्ट यांची पुन्हा एकदा निवड झाली असून मिर्झोराममध्ये माजी मंत्री आणि आमदार के. बेचुआ यांच्याकडे पक्षाच्या सूत्रांवर धरा सोपवण्यात आली आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे **माजी खासदार**,
तथा **राष्ट्रीय महामंत्री**, भाजपा अनु. जनजाती मोर्चा

साई ग्रॉफिक्स, गड. 9422360999 /

मा. डॉ. अशोकजी नेते

साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छूक... समस्त पदाधिकारी व कार्यकर्ता गण,
भारतीय जनता पार्टी, गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र

५ तारखेला जल्लोषाचा मोर्चा भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी : उद्धव ठाकरे

मुंबई : हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सरकारला नमविल्यानंतर आता ५ जुलैला जल्लोषाचा मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर आणि भाजपवर जोरदार टीका केली. मराठी माणूस एकवटल्यावर काय होते, ते सरकारने पाहिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली. मात्र, मराठी माणूस राखे घेऊन येणे म्हणूनच हा निर्णय अचानक घेतला गेला. पण आता ५ तारखेला जल्लोषाचा मोर्चा किंवा सभा होईल. आंदोलनात सहभागी सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे ठाकरे म्हणाले. भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले, हरिश्चंद्राची फॅक्टरी हा चित्रपट आला होता, तशीच भाजप अफवांची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचेच चित्र लावा. हिंदी सक्तीच्या निर्णयामागे आपला सहभाग असल्याच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, माशेलकर समितीचा अहवाल मी कधीच उघडून पाहिला नाही. तो उच्च शिक्षणाशी संबंधित होता. मी फक्त स्वीकारला, अंमलबजावणी करण्यासाठी अभ्यासगट नेमला, पण त्यानंतर सरकारच पडलं. आणि समजा मी जीआर काढलाही असेल, तरी तीन वर्षे हे झोपले होते का? नवीन समिती आली तरी आम्ही हिंदी सक्ती कधीच होऊ देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी मराठी भाषेच्या प्रश्नावर पुन्हा आंदोलनाची चेतावणी दिली.

मराठी जनतेच्या रेट्यापुढे सरकार शरण : राज ठाकरे

मुंबई : हिंदी भाषा लादण्याचा निर्णय अखेर मराठी जनतेच्या प्रचंड विरोधामुळे रद्द करण्यात आला असून, हा विजय महाराष्ट्रातील तमाम जनतेचाच आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टणकावले आहे. सरकारने दोन्ही जीआर मागे घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी एक्सप्रेस पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिलपासूनच या मुद्द्यावर आवाज उठवला. त्यानंतर सर्व पक्ष रस्त्यावर उतरले. आम्ही जाहीर केलेला मोर्चा झाला असता, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली असती. कदाचित याच एकजुटीच्या भीतीने सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. सरकारने हिंदी सक्ती रद्द केली असली तरी नवीन समिती नेमल्यावर राज ठाकरे यांनी तिखट इशारा दिला. समितीचा अहवाल काहीही असे, पुन्हा हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला, तर या समितीला महाराष्ट्रात काम करू दिलं जाणार नाही. हा निर्णय कायमचा रद्द झालाय, हे सरकारने लक्षात ठेवावं, असे त्यांनी बजावले. हिंदी लादण्यामागे सरकारवर कुणाचा दबाव होता, हे अजूनही गूढ असल्याचे सांगत राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचा जो अड्डासह होता, तो अखेर मराठी जनतेनेच हाणून पाडला. यासाठी सर्व जनतेचं अभिनंदन.

संपला म्हणालात, पण आता युतीसाठीच विनवण्या शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : राज ठाकरेंच्या मनसेला संपलेला पक्ष म्हणून हिणवणारे उद्धव ठाकरे आता यांच्यासोबत युतीसाठीच विनवण्या करत आहेत, अशा खपरमिती शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर थेट टोफ डागली. नाशिकमधील ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे, सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शिंदे नाशिकमध्ये बोलत होते. आज काही जण कम आन किम नो म्हणतात, पण त्यांची अवस्था शोलेमधील असहानीसारखी झाली आहे. दररोजची गळती थांबत नाही, म्हणूनच आता ज्यांना संपलेला पक्ष म्हणायचे, त्यांच्यासोबत युतीसाठी विनवण्या कराव्या लागत आहेत, असा घणाघात शिंदेंनी केला. शिंदेंनी ठाकरेंना इशारा देताना म्हटले, आज विलास शिंदेंचा प्रवेश होताच, सकाळी ठाकरेंच्या लोकांनी विचारलं कोण विलास शिंदे? पण आता विलास जाताना, निवडणुकीला कामाला लाऊ हेच शिंदे जाणायचे. अशीच अहंमन्यता राहिली, तर लवकरच लोक तुम्हाला तुम्ही कोण? विचारतील. विलास शिंदे यांच्यासोबत नाशिकमधील माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णूपंत बेंडुकरे, प्रवीण पाळंदे, फल्लवी पाटील, निलेश ठाकरे, उमाताई शेळके यांचा तसेच उपमहानगरप्रमुख निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ फडोळे, राष्ट्रवादीचे मोहनीश दॅव्हे, युवासेनेचे सुनील मते, सभापती खडू भोये, सरपंच रमेश भोये यांचा शिवसेनेत प्रवेश झाला.

मायाश्री इंडस्ट्रीज गृपच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी

देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडेंची प्रधान सचिवांकडे मागणी

■ महासागर प्रतिनिधी, देसाईगंज, दि. ३० :
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील मायाश्री राईस इंडस्ट्रीज, मायाश्री फुड इंडस्ट्रीज तसेच मायाश्री अॅग्री इंडस्ट्रीज या एकाच परिवारातील वेगवेगळ्या नावावर असलेल्या राईसमिल संचालकांनी पुरवठा विभागाचे अधिकारी, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी तसेच स्थानिक गुणनिर्बंध अधिकारी यांना हाताशी धरून प्रचंड गैरव्यवहार करत शासनाची कोटयावधी रुपयाने फसवणूक केली आहे. त्यामुळे मायाश्री इंडस्ट्रीज गृपच्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देसाईगंज सिटीझन फोरमचे अध्यक्ष किशोर कऱ्हाडें यांनी अन्न, नागरी व पुरवठा विभाग मंत्रालय मुंबईचे प्रधान सचिव यांचेकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.
दिलेल्या तक्रारीत कऱ्हाडें यांनी नमूद केले आहे की गडचिरोली येथील शासकीय गोदामात २४ फेब्रुवारी २०२२ मध्ये मायाश्री राईस इंडस्ट्रीज व मायाश्री फुड इंडस्ट्रीज यांचा मानवी खाण्यास अयोग्य तांदूळ गडचिरोली येथील नागरीकांनी पकडला होता. तत्कालीन जिन्हा पुरवठा अधिकारी यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षक

जयघोषात निघाली श्री श्री जगन्नाथ रथयात्रा

■ महासागर प्रतिनिधी पुणे, दि. ३० :

हरे राम हरे कृष्ण, जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राचा अखंड जयघोष, पावसाच्या सरी अन भाविकामध्ये संचारलेला उत्साह, अशा भक्तिपूर्ण वातावरणात पुण्यात श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळ्य रविवारी (दि. २९) जल्लोषात साजरा झाला. ओडिशा मधील जगन्नाथपुरीमधील रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) पुणेनेर्फ आयोजित रथयात्रेत हजारो भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले अन पुष्पवृष्टी करीत पुणेकरांनी या यात्रेचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले.

इस्कॉनतर्फे टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयातून जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याला सुरुवात झाली. इस्कॉन कात्रज-कोढवा रस्ता, पुणे मंदिरातील भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींचे दर्शन भाविकांना घेता आले. इस्कॉन संस्थेचे लोकनाथ स्वामी, इस्कॉन

अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्यामुळे येत्या पाच दिवसांत किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असून, त्यानंतर हळूहळू तो कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक मोठे प्रकल्प, तलाव आणि नद्यांमधील जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत सरासरी ९३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार तासांत नदिदे जिल्ह्याच्या काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नदिद आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड तसेच नाशिक, पुणे सातारा घाट परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई व कोल्हापूर घाट परिसरात पावसाचा यलो अलर्ट आहे.

संजय राजत म्हणाले, गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळे तोडगे आणण्याचे प्रयत्न केले. पण शेवटी जनता काल रस्त्यावर उतरली.

पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबईचे कक्ष अधिकारी यांचे पत्र क्र. खरेदी-२६२२/प्र.क्र.९९/नापु २९ दि.२० ऑगस्ट २०२३ च्या पत्रानुसार सदर तीनही मिलवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी संजय मिना व तत्कालीन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी दर्शन निकाळजे यांनी राईसमिलस सोबत संगनमत करून त्यांचेवर कोणतीही कारवाई केलेली नाही. तत्कालीन लोकसभा सदस्य रामदास तडस यांनी दि.३० जुलै २०२२ रोजीच्या पत्राद्वारे आरमोरीच्या शासकीय गोदामातून वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे मानवी खाण्यास अयोग्य तांदळाचा पुरवठा होत असल्याबाबत जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हाधिकारी गडचिरोली तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव सुधीर तुंगार यांना दि. ५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या पत्रान्वये आरमोरीच्या शासकीय गोदामातून हिंगणघाट येथे निकृष्ट दर्जाचा तांदळाचा देसाईगंज येथील मायाश्री राईस इंडस्ट्रीज व मायाश्री फुड इंडस्ट्रीज यांनी शासकीय गोदाम आरमोरी येथे जमा केलेल्या तांदळाचा पुरवठा करण्यात येत असल्याने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.



मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मल्ल आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे, आमदार हेमंत रासने, भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.

भगवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची आरती करून रथयात्रेला सुरुवात झाली. या वेळी इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष संजय भोसले, मंदिराचे प्रवक्ते जनार्दन चितोडे, रथयात्रेचे समन्वयक अनंतगोप प्रभू, जनसंपर्कप्रमुख प्रसाद कारखानीस हेही कार्यक्रमात सहभागी झाले होते. केरळमधील धैर्यम लोककला आणि संस्कृतीवर आधारित महाविष्णू, नृसिंह सरस्वती आदी देवतांच्या रूपातील कलाकारांचे नृत्यरथ हे यात्रेतील आकर्षण होते. रथयात्रेच्या मार्गावर रांगोळ्यांच्या गालिचाचार रथ हजारो भाविकांतर्फे ओढला जात होता. रथयात्रा मार्गावर भगवद्गीता आणि भागवतावर आधारित पुस्तकांचे आणि प्रसादाचे वितरण चालू होते. सायंकाळी आरती, दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. रथयात्रेतील रथाची उंची २०

उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी : नारायण राणे

■ महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने हिंदी सक्ती करण्याचे शासन निर्णय मागे घेतले. पण त्यानंतरही राजकीय वतुळांत त्याचे पडसाद उमटत आहेत. भाजप खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे मराठी प्रेम बेगडी आहे. त्यांना मराठीचा एवढाच पुळका होता, तर त्यांनी स्वतःची मुले इंग्रजी माध्यमात का शिकवली? असा सवाल त्यांनी या प्रकरणी ठाकरेंवर शरसंधान साधताना उपस्थित केला आहे.

पीओपीच्या मोठ्या मूर्ती विसर्जन धोरणासाठी सरकारला मुदतवाढ

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) तयार केलेल्या मोठ्या आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनाच्या मुद्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणखी तीन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केली. तथापि, गणेशोत्सव ऑगस्ट-अखेरीस असल्याने सरकारच्या या धोरणाची आम्हालाही पडताळणी करावी लागेल, असे स्पष्ट करून मोठ्या आणि सार्वजनिक मूर्तींच्या विसर्जनाबाबतचे धोरण २३ जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

लहान मूर्ती कृत्रिम तलाव किंवा तळ्यांमध्ये विसर्जित केल्या जाऊ शकतात. मात्र मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत तोडगा काढण्यासाठी वेळ देण्याची विनंती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयातदे केलेली होती. तसेच, सरकार दीर्घकालीन उपाय असून सार्वजनिक मंडळांनी एकाच मूर्तींचा कायमस्वरूपी वापर केला, तर विसर्जनाचा मुद्दा उपस्थित होणार नाही, असेही महाधिवक्तांनी स्पष्ट केले होते. त्यावर, समुद्रासमोर नैसर्गिक न्यायालयाने धोरण लवकर सादर करण्याचे आदेश मूर्तींचे विसर्जन न सरकारला दिले.

लहान मूर्ती कृत्रिम तलाव किंवा तळ्यांमध्ये विसर्जित केल्या जाऊ शकतात. मात्र मोठ्या मूर्तींच्या विसर्जनाबाबत तोडगा काढण्यासाठी वेळ देण्याची विनंती राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता विरेंद्र सराफ यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयातदे केलेली होती. तसेच, सरकार दीर्घकालीन उपाय असून सार्वजनिक मंडळांनी एकाच मूर्तींचा कायमस्वरूपी वापर केला, तर विसर्जनाचा मुद्दा उपस्थित होणार नाही, असेही महाधिवक्तांनी स्पष्ट केले होते. त्यावर, समुद्रासमोर नैसर्गिक न्यायालयाने धोरण लवकर सादर करण्याचे आदेश मूर्तींचे विसर्जन न सरकारला दिले.

फूट इतकी होती. रथावर सजावट करण्यात आली. समारोधानंतर भगवंतांना ५६ भोगांचा नैवेद्य अर्पण करून आरती होईल. २० हजार भाविकांना प्रसाद वाटप महाविद्यालयाच्या प्रांगणात रथयात्रेच्या सुरुवातीला आणि समारोधानंतर झाले, तर रथयात्रा मार्गावर एक लाख प्रसादाची पाकिटे वाटण्यात आली. आपण हिंदू म्हणून सगळ्याच देवीदेवतांचे सर्व उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करणे, हे परमकर्तव्य आहे. एकीकडे वारी सुरू आहे. तसेच इथे रथयात्रा आयोजित केलेली आहे. आज याप्रमाणे सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये मोठी ताकद आहे. भगवद्गीतेचे महत्त्व पोहचविण्याचे काम इस्कॉन करत आहे. हिंदू धर्म आपल्या प्रत्येकाला विचाराने मोठे करतो. ही धर्माची विशालता आहे. हिंदू समाजात गीत अधिकाधिक प्रमाणात पाठीकावी, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.

मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?

मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळवा काढणे म्हणजे नाचता येईना अंणण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?

मराठीबद्दल इतकेच प्रेम होते, तर स्वतःच्या मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवले? सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळवा काढणे म्हणजे नाचता येईना अंणण वाकडे असेच म्हणावे लागेल, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.

मराठी माणसाच्या नोकरी, धंदा व पोटाच्या प्रश्नासाठी काय केले? मराठीच्या नावावर त्यांनी केवळ आपले कल्याण करून घेतले. मराठी माणसाच्या व मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय? महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठी माणसाची टक्केवारी १८ टक्क्यांपर्यंत खाली आली याला जबाबदार कोण?

विजेच्या धक्क्याने दोन वारकऱ्यांचा मृत्यू

■ महासागर प्रतिनिधी सातारा, दि. ३० :
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. रविवारी (२९ जून) रात्री ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथे घडली. या घटनेमुळे पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सर्व वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

वारकऱ्यांची नावे तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, जिल्हा नागपूर) आणि मधुकरराव तुकाराम शेंडे (वय ५५, रा. मंडिकल चौक, नागपूर) अशी आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बरड येथे पालखी

सोहळ्याचा रविवारी मुक्काम होता. रात्रीच्या सुमारास तुषार बावनकुळे हे कपडे वाळत घालण्यासाठी विजेच्या खांबाला दोरी बांधत होते. यावेळी त्यांना जोराचा विद्युत धक्का बसला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मधुकरराव शेंडेही पुढे सरसावले आणि त्यांनाही धक्का बसला. दोघेही घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टर नम्रता व्होरा यांनी उपचारापूर्वीच दोघेही मृत झाल्याची घोषित केले.ही घटना वासुदेव महाराज टापरे यांच्या दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांवर घडली असून, हे दोघेही नागपूर जिल्ह्यातील विहिर तालुक्यातील रहिवासी होते. मधुकरराव शेंडे हे अविवाहित होते आणि वारकरी संप्रदायात अतिशय सक्रिय होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सदस्य होते आणि विविध सामाजिक संघटनांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

विद्वत्ताच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विद्वत्ताच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

विद्वत्ताच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महासागर

e-mail : nagpurpost@gmail.com • mahasagarngp@gmail.com

शाळेत जाण्यासाठी रस्ता द्या भर पावसात विद्यार्थी धडकले तालुका कचेरीवर



नांदुरा (महासागर प्रतिनिधी) : तालुक्यातील ग्राम दहिगाव येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात खुमगाव, बुटी, केदार, मामुलवाडी, धाडी, भिलवडी इथून विद्यार्थी, विद्यार्थिनी ज्ञानार्जनाकरिता येत असतात खुमगाव ते दहिगाव हे दोन गावे हाकेच्या अंतरावर

वसलेले असून खुमगाव येथून बरेच विद्यार्थी दहिगाव येथील विद्यालयात शिकण्यासाठी येतात मात्र खुमगाव ते दहिगाव पर्यंत रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना शेतातील पाऊलवाटेने शाळा गाठावी लागते पावसाळ्यात तर चिखल तुडवीत तारेवरची कसरत करीत शाळेला हजार

राहावे लागते आज भारत विकसनशील कडून विकसित राष्ट्राकडे मार्गक्रमण करीत असताना गेल्या ७५ वर्षांपासून एक ते दीड किलोमीटर रस्ता सुद्धा आपले लोकप्रतिनिधी, शासन किंवा प्रशासन बांधू शकत नसतील तर याहून दुर्दैव ते कोणते रोजच्या या त्रासाला कंटाळून

३० जून रोजी श्री संत गाडगे महाराज विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी थेट तहसील कार्यालयावर भर पावसात धडक देऊन रस्ता बनवून द्यावा ही आपली कैफियत तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर मांडून तहसील कार्यालयातच वर्ग भरवला.

ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा धसका

आरोग्य केंद्र इमारत बांधकाम सुरू होणार

जि. प. बांधकाम कार्यकारी अभियंत्याची ग्वाही

संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी) :- तालुक्यातील पातुर्डा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे दोन वर्षांपासून रेंगाळलेले बांधकाम त्वरित सुरू करावे अन्यथा १ जुलै रोजी जिल्हा परिषद वर ग्रामस्थांना घेवून धडकणार असल्याचा इशारा जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नव निर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिला होता. याबाबतची बातमी आज प्रसिद्ध होताच एका दिवसातच ह्या आंदोलनाचा धसका घेत आज ३० जून रोजीच जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी पातुर्डा बु. गावात दाखल होवून त्यांनी संगीतराव भोंगळ यांच्या सोबत जि.प.बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता एस. एस. गुडदे, अभियंता व्ही.एल.जुमळे, व एस एस



कुलकर्णी यांनी प्रा.आरोग्य केंद्र इमारत बांधकाम बाबत दिर्घ चर्चा करून प्रत्यक्ष स्थळ पाहणी करीत उद्याच बांधकामास सुरुवात केल्या जाईल. असे आश्वासन देत आपले आंदोलन तूर्त थांबवण्याची विनंती केली. नागरिकांना आरोग्य उपचारासाठी महागाईच्या काळात आर्थिक झळ सहन करावी लागत असल्याने, प्रा. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारत मंजूर होवून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताही दमर

दिर्गाईमुळे बांधकामास मुहूर्त मिळत नसल्याने, इमारत बांधकाम त्वरित सुरू करण्यासाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नव निर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष संगीतराव उर्फ राजभाऊ भोंगळ यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून पातुर्डा बु.गावात ठिकठिकाणी बैठका घेवून जनजागृती करीत प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लढा विस्तीर्ण करीत गावकऱ्यांसोबत

चर्चा करून १ जुलै पासून जिल्हा परिषद समोर आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने एक दिवस अगोदर च जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी आंदोलनाचा धसका घेवून त्यांच्या मागण्या मान्य केल्याने आरोग्य केंद्र इमारतीच्या लढ्यास यश मिळाले आहे. याआधी सुद्धा पाणीपूरवठा योजनेसाठी संगीतराव भोंगळ यांनी पाच दिवस उपोषण करीत गावचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविला होता हे विशेष.

शिवसेनेच्या वतीने आ. बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

जळगाव जामोद (महासागर प्रतिनिधी) - भाजप पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर सभेमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफी संदर्भात प्रश्न उपस्थित केल्यावर शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांबाबत बेताल वक्तव्य केले तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मतांचा अन्याय केला त्याचा निषेध म्हणून जळगाव जामोद तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा



शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जामोद येथील छत्रपती संभाजी राजे चौक येथे ३० जून रोजी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर

यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध करण्यात आला. या निषेध आंदोलनाला उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हाप्रमुख

तुकाराम काळपांडे, विधानसभा प्रमुख भीमराव पाटील, तालुकाप्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख रमेश तांडे, उपशहर प्रमुख चांद कुंरेशी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुस्ताक भाईजान, युवा जिल्हा उपप्रमुख विशाल ताकोते, युवा जिल्हा उपप्रमुख विशाल पाटील, तालुका उपप्रमुख संतोष पाटील, कैलास राजपुत, यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिवसैनिक या जोडे मारो आंदोलनास उपस्थित होते.

संग्रामपूर तालुक्यात खरीप पीक पेरणी ९० टक्के झाली

संग्रामपूर (महासागर प्रतिनिधी) तालुक्यात ह्या वर्षी सुरुवातीला पाऊस न आल्याने पेर रडडला होता. परंतु गेल्या ८ ते १० दिवसात दमदार पाऊस झाल्याने पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला. ह्या झालेल्या पावसाने पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी जोमाने खरीप पिकाची पेरणी केली असून २७ जून २०२५ पर्यंत ८० टक्के पेरणी झाली. तर गेल्या तीन दिवसात पुन्हा १० टक्के पेरणी झाल्याने तालुक्यात आतापर्यंत अंदाजे ९० टक्के पेरणी झाल्याचे संग्रामपूर तालुका कृषी कार्यालयाकडून माहिती मिळाली आहे.

पेरा सोयाबीन व तूर पिकाचा झाला असून कपाशीचा पेरा कमी आहे. तर तीळ भुईमूग सूर्यफूल बाजरीचा पेराचा झाला नाही. तालुक्यात महसूल चे एकूण पाच मंडळे आहेत ह्यात एकूण क्षेत्रफळ ५० हजार २० हेक्टर असून वहिती खालील क्षेत्र ४३ हजार ८९१ हेक्टर आहे. तालुक्यात २७ जून पर्यंत संग्रामपूर, पातुर्डा, कवठळ, बावणबीर, सोनाळा ह्या पाचही महसूल मंडळात वहिती खालील क्षेत्र ४३ हजार ८९१ क्षेत्रामध्ये सर्वात जास्त पेरा सोयाबीन तूर पिकाचा झाला असून कापूस, पेरा कमी, तर मूग, उडीद, पेरा नगण्य. ज्वारीचा पेरा फक्त पाच हेक्टर तर ९ हे.पेरा असून, भुईमूग,

सूर्यफूल, बाजरीचा पेराचा झाला नाही. तालुक्यात पूर्व हंगामी कापूस पिरा १ हजार ३१९ हेक्टर, खरीप हंगामी कापूस ६ हजार ४३५ हेक्टर, सोयाबीन - २० हजार १८६ हेक्टर, तीळ - ९ हेक्टर, तूर - ४ हजार ५३९ हेक्टर, मूग - २०९ हेक्टर, उडीद १९८ हेक्टर, मका - १७२ हेक्टर, ज्वारी फक्त पाच हेक्टर, भाजीपाला व इतर फळबाग - १ हजार ७९३ हेक्टर एकूण पेरणी झालेले क्षेत्र ३४ हजार ७८५ हेक्टर म्हणजे ८० टक्के पेरणी झाली असून गेल्या तीन दिवसात पुन्हा १० टक्के पेरणी झाली आहे. एकूण अंदाजे ९० टक्के खरीप पेरणी झालेली आहे. अशी माहिती संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी विभागाकडून मिळाली आहे.

मागासवर्गीय शासकीय वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरू

बुलडाणा (महासागर प्रतिनिधी) - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतीगृह, बुलडाणा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वसतीगृहात उपलब्ध असलेल्या रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. <https://hmas.mahait.org> या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपले प्रवेश अर्ज ऑनलाईन भरावेत.



सत्कार बुलडाणा पोलीस दलाच्या आस्थापनेवरू सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अमलदार यांचा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

म.फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनांचा लाभ घ्या ; जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन

बुलडाणा (महासागर प्रतिनिधी) महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनेंतर्गत अर्थसहाय्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत

प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय अनुदान योजना तसेच बीजभांडवल योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता या योजनांतर्गत अनुक्रमे ९० लाभाध्यांचे उद्दिष्ट असून, एकूण ४५ लाख रुपये अनुदान तर बीजभांडवल योजनेसाठी १ कोटी ८० लाख रुपयांची आर्थिक तरतूद उपलब्ध झाली आहे. या योजनांचा

लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपली कर्ज मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलडाणा येथील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात त्वरीत सादर करावी, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.

जिल्ह्यात आज 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' २५ हजार नागरिकांना योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट

बुलडाणा (महासागर प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाच्या निर्देशानुसार १ जुलै ते ३० सप्टेंबर दरम्यान 'वित्तीय समावेशन मोहीम' जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेतर्गत १ जुलै रोजी 'अटल पेन्शन योजना पंजीकरण दिवस' म्हणून साजरा केला जाणार आहे. समाजातील वंचित घटकांना

औपचारिक वित्तीय सेवांमध्ये सामावून घेणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार या दिवशी जिल्ह्यातील २५ नागरिकांचे अटल पेन्शन योजनेंतर्गत नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता जिल्ह्यातील सर्व बँक शाखांना प्रत्येकी

१०० अटल पेन्शन योजना नोंदणीचे उद्दिष्ट, तर सर्व बँकिंग प्रतिनिधींना प्रत्येकी २५ नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अटल पेन्शन योजना ही केंद्र शासनाची योजना असून, १८ ते ४० वयोगटातील सर्व नागरिकांसाठी खुली आहे. या योजनेंतर्गत नियमित मासिक प्रिमियम भरल्यास वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर निश्चित मासिक पेन्शन दिली जाते.

जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी १ जुलै रोजी आपल्या जवळच्या बँक शाखा किंवा बीसी केंद्रावर जाऊन अटल पेन्शन योजना साठी नोंदणी करावी आणि वृद्धापाकळात आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळवावा. तसेच या उपक्रमाचा अधिकधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक यांनी केले आहे.



Achieves 2.23 crore enrolment in 5 years

नांदुरा जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, १४ आरोपींवर कारवाई

नांदुरा (महासागर प्रतिनिधी) - नांदुरा. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की नांदुरा शहरातील पंचवटी या भागामध्ये मोहन श्रीकृष्ण खुर्दोडे रा.पंचवटी नांदुरा खुर्दोडे यांचे मालकीचे टीन पत्राचे खोलीमध्ये काही इसम एका बादशहा नावाचा जुगार पैशाची हारजीतवर खळत व खेळवीत आहे. अशा मिळालेल्या खबरेप्रमाणे पंचा समक्ष नमुद आरोपीतांवर छापा कारवाई केली असता आरोपी सुरज शंकर माटे वय २४ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, शिवराज श्रीकृष्ण कळसकर वय ४३ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, कृतीक रविंद्र खंडारे वय २१ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, विशाल रामु बगन वय ३० वर्ष, रा. आठवडी बाजार नांदुरा, नवन राजेश पालकर



वय २१ वर्ष, रा. मारवाडी गल्ली नांदुरा, अतीष गजानन खडें वय ३२ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, सोपान जानदेश ढोले वय २१ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, विक्की रविंद्र खंडारे वय १९ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, शुभम जितेंद्र राठोड वय २० वर्ष, रा. उमंग चौक नांदुरा, वेदिक श्रीराम करटले वय २० वर्ष, रा. वडी ता नांदुरा, अक्षय संजय सावन वय २५

वर्ष, रा. भिमनगर नांदुरा, शैलेश रामधन ताथडे वय २५ वर्ष, रा. पंचवटी नांदुरा खुर्दोडे, ताराचंद पप्पु गौहर वय २२ वर्ष, रा. भिमनगर नांदुरा, अविनाश प्रल्हाद कल्याणकर वय २६ वर्ष, रा. खुदावंतपुर नांदुरा यांना जागीच पकडून त्यांचे कब्जातून नगदी रोख रकमेसह जुगार साहित्य, मोबाईल फोन व घटनास्थळावर मिळून आलेले

मोबाईल.मोटर सायकल सह रोख रक्कम जप्त

वाहने असा ऐकून किमती ५,००६१० /- रुपयाचा जुगार मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे नमुद सर्व आरोपी विरुद्ध कलम ४५ म.जु.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री जयवंत सातव ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील सफौ. मिलिंद जंजाळ, राहुल ससाने, कैलास सुरडकर, विनायक मानकर, योगेश निंबाळकर, विनोद भोजने, सुनील सगळ, पंकज डाबराव, यांनी केली आहे.

नियमित वाचा महासागर

सार्वजनिक बांधकाम विभागास चिखली काँग्रेसचे घेराव आंदोलन

चिखली (महासागर प्रतिनिधी) : ब्रिटीशकालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गुहाच्या इमारतीच्या दुकस्तीसाठी जिल्हाधिकारी यांनी तब्बल ८० लाखाचा निधी मंजूर केला असता सदर इमारतीचे जतन होणे अपेक्षित होते. यामुळे ऐतिहासिक ठेवाही जपता आला असता आणि नवीन इमारत बांधण्याचा खर्चही वाचला असता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी



रातोरात्र इमारत पाडली. कुठल्याही प्रकारच्या शासकीय परवानग्या नसताना केवळ तोंडी आदेशावर विश्रामगृह पाडण्यात आले. यावर चिखली तालुका व शहर काँग्रेसने घेराव आंदोलन

करत ब्रिटीशकालीन विश्राम गुहाच्या इमारत मजबुत करण्याऐवजी नियमबाह्य पाडणाऱ्या आधिकाऱ्यांना निरलंबित करावे, अशी मागणी केली आहे.

बुलडाणा नगर परिषद कार्यालय, बुलडाणा.

जावक क्रमांक / मु.अ/लेखा/३०९२/२०२५-२६ दि.: ३०/०६/२०२५

विषय : बुलडाणा नगर परिषदेचे सन २०२४-२५ चे वार्षिक लेखे प्रसिध्दी बाबतची सुचना प्रसिध्द करणेबाबत.

सूचना

बुलडाणा नगर परिषदेचे सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाचे वार्षिक लेखे हे नगर परिषद क्षेत्रातील कोणत्याही प्रौढ रहिवाश्यास निरीक्षणासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नगर परिषद लेखाविभागामध्ये उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.

(गणेश पांडे)
मुख्याधिकारी,
नगर परिषद, बुलडाणा

घोषणांची झगमग, अंमलबजावणीची अंधारी वाट

भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशाच्या शैक्षणिक इतिहासातील एक महत्त्वाकांक्षी दस्तऐवज आहे. ह्यातील वेळा हजेरी घ्या, तीन भाषा शिकवा, व्यावसायिक शिक्षण द्या, कौशल्यविकास कराह अशा घोषणांनी भरलेले हे धोरण प्रथमदर्शनी आकर्षक आणि प्रगतिशील वाटते. परंतु या घोषणांचा आभास आणि खऱ्या अंमलबजावणीतील दरी हीच चिंतेची बाब ठरते. या धोरणाच्या मुळाशी जण डोकावले, तर असे दिसते की, यातून भारतातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वास्तव नजरेआड केले गेले आहे.

भारत हा शहरी नवमध्यमवर्गाच्या आकांक्षा पूर्ण करणारा देश नाही, तर तो बहुसंख्य अल्पभूधारक, गरिब, ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांचा देश आहे. अशा देशात ह्यापाश्चात्यवृत्त शिक्षणधोरणाचे अनुकरण हे धोरणात्मक दुर्भाग्य आहे.

सन २०११ च्या जनगणनेनुसार, भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६८.८४% लोक ग्रामीण भागात राहतात, तर ३१.१६% लोक शहरी भागात राहतात. याचा अर्थ असा की, भारतातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात राहते लाखो विद्यार्थी अजूनही दोन वेळचे अन्न, पिण्याचे स्वच्छ पाणी, आणि चांगली शाळा यासाठी संघर्ष करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने रचना धोरणांतर्गत किती नवे शिक्षक नेमले? किती सरकारी शाळा उभ्या केल्या? या प्रश्नांची उत्तरे शून्यावर येऊन थांबतात.

आज एकीकडे सरकारी व अनुदानित शाळा बंद करण्याचा, तर खासगी, इंग्रजी माध्यमाच्या, विनाअनुदानित शाळा चालू करण्याचा व्यवस्थात्मक अजेंडा शासन राबवत आहे. ही दिशा केवळ बाजारीकरणाचीच नाही, तर कल्याणकारी राज्याच्या आत्म्याला दुर्लक्षित करणारी आहे. गरिबांच्या शिक्षणाचे हक्काचे व्यासपीठ सरकारच नष्ट करत असेल, तर सामाजिक न्याय,

समतेची संकल्पना आणि ह्रासबका साथ, सबका विकास हे फक्त राजकीय घोषवाक्य ठरतात. **शिक्षणाचा अधिकार आणि शासनाचे उत्तरदायित्व** भारतीय संविधानाच्या कलम २१-अ नुसार प्रत्येक बालकाला ६ ते १४ वयोगटात मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. पण या अधिकाराला पूरक म्हणून आवश्यक असलेली व्यवस्थात्मक कुवत आपण उभी केली आहे का?

शिक्षक भरती प्रक्रिया थांबलेली आहे. शिक्षकांच्या १०० टक्के जागा भरल्या जात नाहीत. अरुंधती जिल्हा परिषद शाळांमध्ये एकच शिक्षक कार्यरत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अभ्यासक्रम, प्रशिक्षण, शिक्षक व साधनसामग्री या बाबतीत शासनाचा अंमल केवळ कागदावर दिसतो.

स्थानिक अस्मिता, भाषिक गौरव, मातृभाषेतील शिक्षण यासंबंधी शासनाचा दृष्टिकोन कुठे आहे? आज इंग्रजी माध्यमातील शाळांमध्येच यशाचे गमक मानले जाते.

मराठी भाषेतील गुणवत्तावान शिक्षण राबवण्याऐवजी शासन इंग्रजी शाळा सुरू करत आहे. शिक्षणाचा उद्देश हा मातृभाषेतील सर्जनशील विचारांची अभिव्यक्ती आणि समज असावा की, फक्त जागतिक बाजारात काम मिळवण्याचे साधन? हाच प्रश्न शासनाने स्वतःला विचारायला हवा.

शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती एक संस्कृती असते, स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या शाळांनी देशाला उत्तम नेते, प्रशासक, विचारवंत, डॉक्टर, शास्त्रज्ञ दिले. गावोगावी उभ्या राहिलेल्या या शाळा हे सामाजिक समतेचे, प्रगतीचे आणि लोकशाही शिक्षणाचे प्रतीक होत्या.

त्या काळात आर्थिक परिस्थिती हलाखीची असली तरी, शाळा गावाचा जवळ होत्या, परवडणाऱ्या होत्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पुरवत होत्या. आज मात्र शासनाला या शाळा परवडत

नाहीत. शिक्षणाच्या नावाखाली खाजगीकरण, केंद्रीकरण, डिजिटल विभाजन आणि स्पर्धात्मक बाजारशक्ती वाढत आहे. गावात रस्ता, ब्रिज, कॉम्प्लेक्स होतोय, पण शिक्षणाच्या शाळा मात्र बंद होतात. ही स्थिती एका उदासीन आणि बाजारपेठा चालवणाऱ्या व्यवस्थेची जाणीव करून देते.

शिक्षणाचा उद्देश काय? शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व घडवण्याची, सामाजिक समतेचा पाया रचण्याची आणि राष्ट्रीय अस्मितेची उभारणी करणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बाजारातील उत्पादन ओरिएंटेड' म्हणजे 'फलनिष्पत्ती-केंद्रित' किंवा 'परिणाम-आधारित'. असू शकत नाही.

शिक्षणत मूल्ये, समता, न्याय, सर्जनशीलता आणि भाषिक गौरव यांचा समावेश हवा. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने शिक्षणाची दिशा केवळ जागतिक स्पेससाठी नव्हे तर स्थानिक गरजांसाठी ठरवली पाहिजे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०
वास्तवचे विक्षेपण :
शिक्षक भरती व कमतरता : मार्च २०२४ मध्ये अधिवेशनात लोकसभेत उतर देताना शिक्षण मंत्री म्हणले की, देशात २०२३ अखेर पर्यंत ११.१६ लाख शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे. आता तर २०२५ मध्ये १४ लाखापेक्षा जास्त शिक्षकांचा जागा रिक्त आहेत.

महाराष्ट्रात २०२३ मध्ये १.२५ लाख शिक्षकांची पदे रिक्त होते सध्या १,५०,००० पेक्षा जागा रिक्त असू शकतात. ज्यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये 'एक शिक्षक झ सव वर्ग' ही

स्थिती विद्यमान आहे. रिक्त जागांमुळे सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी, ज्या पालकांना समाजव्यवस्थेचे जाण आणि भान आहे, असे पालक आपला उदरनिर्वाह तुटपुज्या उत्पन्नात करत असतानाही आपल्या मुलाला खाजगी शाळेत घालतात. कारण त्यांना आपल्या मुलाला शिकवायचे आहे, त्याचे भवितव्य घडवायचे आहे, हीच त्यांची महत्त्वाकांक्षा आहे.

मात्र, ही अशी भयावह परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली असताना, जनप्रतिनिधी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. शिक्षण हक्काचा कायदा अस्तित्वात असतानाही, पुरोगामी महाराष्ट्रात मुलांचे शिक्षणच कळव्यात येणे ही बाब खेडजवळ आणि शासनाच्या संवेदनशून्यतेचे द्योतक आहे. मात्र, हे सारे होत असताना राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, आणि शिक्षण खात्याचे अधिकारी गप्प आहेत.

कोणत्याही अधिवेशनात शिक्षक भरतीवर ठोस योजना मांडली जात नाही. दरवेळी आश्वासनांचे ढग जमतात, पण शिक्षक भरतीचा पाऊस मात्र पडत नाही. शिक्षण ही राज्याची जबाबदारी असताना राज्यच जर आपल्या जबाबदारीपासून पळ काढत असेल, तर हा लोकशाहीचा पराभव नाही का?

आज गरज आहे ती शिक्षण क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देण्याची. शिक्षक भरती प्रक्रियेला त्वरित गती देणे, रिक्त जागा तातडीने भरून शाळांना पुन्हा सक्षम बनवणे आणि शिक्षणाचा दर्जा टिकवून ठेवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे. शिक्षक ही केवळ एक नोकरी नसून, ती समाज परिवर्तनाची बीज पेरणारी संस्था आहे, याची जाणीव शासनाला ठेवावी लागेल.

भारतातील ११.१६ लाख शिक्षक पदांची कमतरता (मार्च २०२४ पर्यंत)	
प्रमुख राज्यांमधील रिक्त पदांची विभागणी	
राज्याचे नाव अंदाजे रिक्त शिक्षक पदे (२०२३ अखेर)	
उत्तर प्रदेश २.९५ लाख	राजस्थान ७५,०००
बिहार २.०७ लाख	ओडिशा ७२,०००
पश्चिम बंगाल १.९७ लाख	छत्तीसगड ६२,०००
महाराष्ट्र १.२५ लाख	आंध्रप्रदेश ५३,०००
मध्यप्रदेश ८९,०००	इतर राज्ये १.९९ लाख
झारखंड ८२,०००	

शाळा बंद होण्याची स्थिती आणि वास्तवचित्र :

भारतातील २०१० ते २०२० या दहा वर्षांच्या कालावधीत देशभरात तब्बल १.५ लाख शाळा बंद झाल्या आहेत. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी ३०० ते ५०० शाळा बंद होत असल्याचा अहवाल राज्य शिक्षण आयुक्तालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ही आकडेवारी चिंताजनक असून, ग्रामीण व वंचित भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा थेट परिणाम होत आहे. नीती आयोगाच्या २०२२ च्या शैक्षणिक गुणवत्तेच्या निर्देशांकानुसार, देशातील शाळांची पायाभूत स्थिती अतिशय दुबळी आहे. ३१% शाळांमध्ये शौचालये कार्यरत नाहीत, ४१% शाळांमध्ये सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध नाही, ५५ % शाळांमध्ये संगणक वा डिजिटल साधनांचा अभाव आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार इयत्ता ६वी पासून व्यावसायिक शिक्षण सुरू करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात केवळ १२ % शाळांमध्येच व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षक उपलब्ध नाहीत, आणि व्यावसायिक शिक्षकांची पदे तर अस्तित्वातच नाहीत. यामुळे ही योजना केवळ कागदोपत्री मर्यादित राहिली आहे.

३ फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेसंदर्भात मोठा निर्णय घेतला

आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना फक्त मराठीत बोलणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयात स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी महामंडळे आणि सरकारी अनुदानित आस्थापनांमध्ये देखील मराठी बोलणे सक्तीचे आहे.

२०२४ मध्ये मराठी भाषा धोरणात मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रचार, प्रसार व विकास होण्याच्या अनुषंगाने केवळ शिक्षणाचेच नव्हे तर सर्व लोकव्यवहाराचे होता होईल तेवढे मराठीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संवाद, संपर्क आणि सर्व स्तरावरील व्यवहारासाठी मराठी भाषेचा वापर करणे आवश्यक आहे, असे एकीकडे म्हणतात, दुसरीकडे इंग्रजी माध्यम शाळांची संख्या २०१० मध्ये ७,००० वरून २०२३ मध्ये १३,५०० वर पोहोचली, तर मराठी माध्यम शाळांची संख्या १९,०००, वरून घटून १४,५०० वर आली आहे.

हे परिवर्तन केवळ भाषिक नसून, सामाजिक आणि सांस्कृतिक ओळखीवरही परिणाम करणारे आहे.याकडे सरकार कधी लक्ष देणार हा अत्यंत चिंतेचा प्रश्न आहे.

१५ मार्च २०२४ ला संच मान्यतेच्या संदर्भात नवीन निर्देश जाहीर केले अनेक मराठी शाळा आणि मराठी शाळेतील

शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले. परंतु या मराठी शाळा जिवंत राहिला पाहिजे यासाठीच कोणते धोरण शासन अवलंबताना दिसत नाही, मराठी शाळा कशा बंद करता येईल याचा षडयंत्र सरकारचा माध्यमातून सुरू असल्यास सातत्याने लोकांमध्ये चर्चा होत आहे.

Unified District Information System for Education Plus च्या अहवालानुसार २०१० ते २०२३ या कालावधीत शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या ३५% नी घटली, तर खासगी शाळांतील विद्यार्थी संख्या ४२% नी वाढली. यामुळे शालेय शिक्षणाचे खाजगीकरण वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

याच काळात भारत शिक्षणावर GDP च्या केवळ २.९ % इतका खर्च करतो, जे टाईम नेशियनस केलेल्या ६ % च्या निकषाच्या निम्मापेक्षाही कमी आहे. या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी अत्यंत मर्यादित स्वरूपात होत आहे.

शिक्षकांची कमतरता, शाळांची पायाभूत सुविधांची दुर्दशा, स्थानिक भाषांचे दुर्लक्षण, शाळा बंद होण्याची वाढती प्रवृत्ती आणि शिक्षणाचे आक्रान्दविकाळ खाजगीकरण ही सर्व अत्यंत गंभीर समस्या आहेत.

शैक्षणिक धोरण हे केवळ घोषणापत्र न राहता सामाजिक न्यायाचे प्रभावी हत्यार असले पाहिजे, ही आज देशवासीयांची रास्त आणि टोकदार अपेक्षा आहे. भारताच्या शैक्षणिक धोरणाला नव्या दृष्टिकोनाने तपासण्याची गरज आहे.

शिक्षणाच्या प्रश्नांमध्ये सामान्य नागरिक, पालक, शिक्षक, समाजशास्त्रज्ञ आणि विधित्त यांचा समावेश हवा. शासनाच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न विचारणारे, अभ्यास करणारे आणि सजग राहणारे नागरिक निर्माण झाले, तरच खऱ्या अर्थाने शिक्षण लोकशाहीचे माध्यम बनू शकेल. अन्यथा ही धोरण केवळ घोषणाच राहतील.

चैतन्याची सळसळती मशाल अरुणभाऊ अडसड

आज आदरणीय भाऊंचा वाढदिवस भाऊ आपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा....

पाण्यालाही पेटवणारा वक्ता,चैतन्याची सळसळती मशाल, प्रगल्भ विचार दिलदार मन रोखेठोक भूमिका, प्रशुब्ध मनाची निशब्द हुंकार म्हणजे आदरणीय भाऊ विदर्भाची सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय अरुणभाऊ अडसड..

अरुणभाऊ अडसड विदर्भाचा बुलंद आवाज म्हणून ख्याती प्राप्त. ही ख्याती नव्हे तर तमाम कार्यत्यांनी भाऊंना घातलेली प्रेमळ साद आहे. ज्या व्यक्तीमत्त्वाने कित्येकांना घडवले कित्येकांना तारले कित्येकांची भवितव्ये घडवली. कारण सदैव मनी एकच विचार कार्यकर्ता हा कार्यकर्ता नसून आपल्याच कुटुंबातील सदस्य आहे अशी ज्यांची वागणूक, सर्वांस पोटास लावणे आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्याभूति विचारांचा हाच वारसा आहे तेवत समाजात प्रत्येक घटकांत वावरताना भाऊंची हि भूमिका आपणांस बघावयास मिळते.

फिंटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आभास..

बस याच काळ्या किंमतीनं अंधारात प्रकाशाचा एक ओघ एक प्रकाशाचा किरण स्वतःच बुलंद अस व्यक्तीमत्व निर्माण करणारा माणूस म्हणजे भाऊ, साधं आणि सरळ म्हणायचं झाल्यास दिवाणखान्यात लोक निरोपयोगी मनी प्लॅन्टला पाणी घालतात पण त्याच वराच्या त्याच दिवाणखान्याच्या गॅलरीमध्ये संबंध ताकतीनीशी चारही खाने चित करीत त्या सिमेंटच्या भिंतीला जणू भूकंपाचा हादरा बसावा त्याप्रमाणे सिमेंट फोडून पिंपळप्रमाणे स्वबळवर स्वतःच एक आगाळ वेगळ अस्तित्व निर्माण करत वरती येतो. ज्याला खत पाणी कोणीही घातलेल नसत तरी तो प्रस्थापित भिंती फोडून जगाला दाखवतो आपल स्वतंत्र अस्तित्व.

आता चंदेरी दूनिवेचा काळ आहे. ज्यांना देश सुद्धा त्यावेळी स्विकारायला तयार नव्हता.

आता असे किततीही लोक सांगतील दूनिवेला वेड लावणारे, आता चालतीचा काळ आहे तो पडतीचा काळ होत

आणि त्याकाळात विदर्भात ज्याच अस्तित्व नव्हतं ज्याच नावलोकिक विदर्भात उदयास नव्हतं त्याकाळात धामणगाव तालुक्यातच नव्हे तर संबंध विदर्भ आपल्या वाणीने, तेजोमय वृत्तीने, अथक संघर्षातून भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व स्विकारत एक अशी कार्यकर्त्यांची माळ त्यांनी गुफली की ती हुटता हुटतेना. अखेर खरा विदर्भाचा बुलंद आवाज उदयास आला. त्या काळी भाऊंनी धुरा सांभाळत पशाला ज्या उच्चांकावर नेऊन ठेवले की जिथून आता परतीची तमा नाही. माझ्या शब्दांत भाऊंचं वर्णन म्हणजे भारुस्त व्यक्तीमत्व, अत्यंत महत्वाकांशी, धुरंधर राजकारणी, प्रभावी नेतृत्व आणि वक्तृत्वाने जनसमुदायाला आपलस करणारे व्यक्तीमत्व आमचे प्रितुत्वाय अरुणभाऊ अडसड.

प्रत्येक विजयात संघर्ष अन संघर्षात विजय म्हणजे भाऊ... प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्याच धाडस करून प्रवाह बदल्याणी अफाट ताकत म्हणजे भाऊ... आपल्या कार्यकर्त्यांना भरल्या अंतकरणाने सांगतात की आता रडायचं नाही तर लढायचं हा प्रबळ विश्वास आत्मविश्वास म्हणजे भाऊ... कार्यकर्त्यांना पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्याला देवपूरी आशीर्वादाचा भास म्हणजे भाऊ... दुर्भाग्याच रूपात भाग्यात करणारा परिवर्तनवादी विचार म्हणजे भाऊ... कधी अडवाणी कधी अटलजी तर कधी मोदीजींच्या खांद्यास खांदी लावून लढणारा माणूस म्हणजे भाऊ... बहिरमच्या याजेत शेतकऱ्यांसाठी गोळ्या झेलणारा माणूस म्हणजे भाऊ... शिमला कारागऱ्या वेळेस तुरुंगवास भोगणारा माणूस म्हणजे भाऊ... साधू संतांच्या चरणी नतमस्तक होणारा माणूस म्हणजे भाऊ... सरतेशेवटी कधी काळ्या पैशाच्या अभावी तर कधी स्वतःच मोठ्या केलेल्या आपल्याच माणसांच्या फितुरीपणानी हरणारा माणूस म्हणजे भाऊ... ज्याची किर्ती आणि यशोगाथा आज मला लिहताना कुठे आनंद तर अश्रू अनावार होतात तर शब्द अपूर् पडतात असे हे अफाट व्यक्तीमत्व म्हणजे भाऊ

भाऊ आपणांस जुना धामणगाव देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

देशमुख परिवाराकडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....

सामान्य माणसाला बँक हा शब्द फक्त बचतीचे पासबुक त्यातील सरकारी योजनेचे खात्यात जमा झालेले पैसे, मासिक पगार, पेन्शन, ठेवीवरील व्याज, आवर्त ठेव, गृह कज्यां हसा एवढ्याच पुरता शक्यते मर्यादित असतो. वर्ल्ड बँक म्हणजेच विश्व बँक याविषयी तर वर्तमानपत्रातून किंवा वृत्तवाहििन्यांवरून कानावर पडते तेवढेच. आपल्या दैनंदिन आयुष्याशी याचा काय संबंध? याचा आपल्याला काय उपयोग असे अनेक वेळा प्रश्न पडतात. १ जुलै विश्व बँकेच्या स्थापना दिनानिमित्त हा लेख सामान्य माणूस आणि विश्व बँक यांच्यातील नात्याचा वेध घेण्यासाठी लिहीत आहे. सदर लेख लोकांच्या अधिकारांविषयी जागरूक करतो. त्याचा उद्देश कोणत्याही टीका नसून आपल्या लोकशाही प्रक्रियेचा भाग मजबूत करणे आहे .

विश्व बँकेची स्थापना १ जुलै १९४४ रोजी अमेरिकेतील ब्रेटन वुड्स या शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषदेवेळी झाली. या परिषदेत भारतास ४४ देशांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला होता. बँकेचा मूळ हेतू दुसऱ्या महायुद्धानंतर नुकसान झालेल्या देशांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत करणे हा होता. ही संस्था आंतरराष्ट्रीय पुनर्बांधणी आणि विकास बँक (IBRD) म्हणून ओळखली जात होती. नंतर ती विश्व बँक गट म्हणून विकसित झाली ज्यामध्ये आज खालील पाच संस्था आहेत. आय बी आर डी, आय डी ए, आयएफसी, एम आय जी ए, आणि आयसीएसआरडी.

आज विश्व बँक विकसनशील देशांना कर्ज, तांत्रिकसहाय्य, ज्ञान व धोरणात्मक मार्गदर्शन पुरवते. बँकेचे मूळ उद्दिष्टे दारिद्र्य निर्मूलन, शाश्वत विकास, आरोग्य, शिक्षण, पाणी,ऊर्जा, पायाभूत सुविधा, पर्यावरण, संरक्षण यांना मदत करणे हा आहे. आज एकूण १८९ देश विश्व बँकेचे सभासद आहेत.

भारत २७ डिसेंबर १९४५ रोजी विश्व बँकेचा अधिकृत सदस्य बनला. सदस्यत्वानंतर भारताने १९४९ मध्ये पहिले कर्ज रेल्वे पुनर्बांधणीसाठी घेतले. सन २०२४ अखेरपर्यंत भारताने विश्व बँकेकडून एकूण सुमारे १०५ अब्ज डॉलर इतकी मदत कर्ज व

नाश्ता हा दिवसातला सगळ्यात पहिला आहार असतो. दिवसाची सुरुवात करताना नाश्ता हा पोटभर करायचा असतो आणि त्याचवेळी पौष्टिक अर्सात फार महत्वाचं आहे. अशातच आपण रोज अस नाश्ता करावा जो आपल्या शरीराला आवश्यक सर्व पोषण त्यात मिळतील. त्यातच रोज नाश्ताला काय बनवायचं हे प्रत्येक महिला रोजचा प्रश्न पडत असतो. त्यात घरातील मंडळी हे दररोज नाश्त्यात काहीतरी नवीन असेल तर सगळ्यांच्या ते खायला खूप आवडतं. त्यात घरच्यांना काहीतरी पौष्टिक खाऊ घालावं असं महिलांना वाटत असतं.

१. जर काही हेल्दी खावचे असेल आणि ते पदार्थ चविष्टही हवे असेल, तर ओस्ट्स विश्व प्रसिद्ध अंई सीड्स पासून तयार नाश्ता तूमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ते बनवण्यासाठी ओस्ट्स ५-७ मिनिटे दुधात उकळवा.

ते थंड झाल्यावर त्यावर बारीक तुकडे केलेली फळे, चिया/अळशीचे बिया आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करा. चव वाढवण्यासाठी तुम्ही थोडे मध देखील



नाश्त्यात बनवा आरोग्यदायी आणि चविष्ट पदार्थ

त्यात टाकू शकता. हा पौष्टिकतेने समृद्ध नाश्ता पचनापासून ते ऊर्जा वाढवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खूप चांगला आहे.

२. ग्रीक दही पॉर्फ हा पदार्थ नाश्त्यात खाण्यासाठी एक अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय आहे. उन्हाळ्यात ग्रीक दही पॉर्फ हा पदार्थ खाणे आणखी फायदेशीर आहे. यासाठी प्रथम एका ग्लासमध्ये दह्याचा थर टाका. नंतर ग्रॅनोला, नंतर फळे आणि वरून त्यावर

मध आणि साखर टाका. त्यानंतर हे ५ मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा आणि सर्व्हा करा. उच्च प्रथिने, हेल्दी फॅट आणि फायबरने भरलेला हा नाश्ता चवीलाही अद्भुत आहे. ३. होल ग्रेन टोस्टसह क्लेजिटेबल ऑम्लेट बनवण्यासाठी, अंडी फेटून त्यात चिरलेल्या भाज्या, मीठ आणि मिरपूड टाका. नॉन-स्टिक पॅनवर तेल लावा आणि ऑम्लेट बनवा. टोस्टसोबत सर्व्हा करा. अंडी प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे तर

ब्रेडमध्ये फायबर असते. पौष्टिकतेने समृद्ध हा नाश्ता चवीलाही खूप चांगला आहे.

४. पॅनकेक्स फक्त मुलांनाच आवडत नाहीत तर मोठ्यांनाही आवडतात. ते हेल्दी पद्धतीने बनवण्यासाठी तुम्ही त्यात बेसन वापरू शकता. ते बनवण्यासाठी तुम्हाला बेसनाच्या पिठात कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची मिक्स करा आणि त्यात हळद, मीठ आणि जिरे टाकून चांगले भाजा. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा कमी कार्ब आणि हेल्दी फॅटचा नाश्ता चांगला आहे.

५. मल्टीग्रेन टोस्टवर बनवलेला ऑव्होकोटो देखील खूप चविष्ट असतो. हा नाश्ता तयार करण्यासाठी कमी वेळ लागतो. यासाठी, तुम्ही फक्त ऑव्होकोटो मॅश करा आणि त्यात मीठ, लिंबू आणि पसरवा. त्यात हेल्दी फॅट असताना जे हृदयाच्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

अश्वीकायन

प्रा. अशोक सराडा

महंकर

(९४२९३९३३९)

आंधळं दळतय अन..!

आंधळं दळतय कुत्रं पिट खातय शासकीय योजनेचं हे असच असतय ... !

रेशनचं धान्य असो की लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांच्या पदरात पडतेय का ते पहा ना?

योजनांचा हेतू खरचं कितपत होतोय सफल पुनर्मूल्यांकनाची शासन कां घेत नाही दखल?

थोडक्यात

पोर्णिमा उत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन



खामगाव - स्थानिक सतिर्कैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ३-७-२०२५ गुरूवार ते १०-७-२०२५ गुरूवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज २९-६-२०२५ रविवार रोजी स्व प्रमिला बाई देशमुख यांच्या घरी रात्री ८-३० वा मंडळाचे संस्थापक

अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली या मध्ये ३-७-२०२५ गुरूवार पासून १०-७-२०२५ गुरूवार पर्यंत दररोज सकाळी ९ -३० ते दुपारी १ सामुहीक ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ४ ते ६ हरिपाठ, मंत्रजप, रात्री ८ ते ९-१५ सामुहिक सद्गुरू स्तोत्र पारायण ९-३० ते १० भजन, दि १०-७-२०२५ गुरूवार रोजी सकाळी १० वा सामान्य रूग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना भोजन वाटप ११ ते १२ सद्गुरू स्तोत्र, नामस्मरण, १२-३० वा गुरू पोर्णिमा निमित्त सामुहिक महाआरती, व प्रसाद वाटप असे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे सर्वानुमते ठरले आहे. वरील कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे

अभियंता जितेंद्र काळे व ठेकेदारांसह अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा -मनसेची मागणी



चिखली - शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेली इंग्रजकालिन विश्रामगृहाची इमारत सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करित वापरयोग्य व मजबुत असलेली इमारत रातोरात पाडल्याची गंभिर बाब समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी चिखली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यास भेट घेऊन विश्राम गृहाच्या इमारत दुस्तुती साठी निधी मंजूर झालेला असताना आपण विश्राम गृहाची इमारत का पाडली? या बाबत चर्चा केली असता कोणत्याही प्रकारचे योग्य कारण त्यांच्याकडून मिळाले नाही. आमच्या विभागाची इमारत आहे आम्ही पाडली असे आश्चर्यकारक उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे मनसेच्या वतीने दिनांक ३० जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देण्यात आले आहे.

अतिक्रमणधारकांनी मा.आ.सानंदा यांच्या सामोर मांडल्या व्यथा



खामगाव (महासागर प्रतिनिधी) - खामगाव नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली २७ व २८ जून २०२५ रोजी खामगाव शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी दि.२८ जून रोजी टिळक मैदान वर मस्तान चौक या भागामध्ये पोलीस जागेमधील अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी २९ जून २०२५ रोजी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मस्तान चौक व टिळक मैदान भागातील अतिक्रमण धारकांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. याप्रसंगी अतिक्रमण काढतांना पालीकेकडुन

आलेल्या भेदभावपूर्ण कारवाई विरोधात रोष व्यक्त करून सानंदा समोर व्यथा मांडल्या.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंजाबरावदादा देशमुख,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, मनोज वानखडे,केशव कापले, आबीद उलहक,सैयद इम्रान, मुकदर खान,काकु पठान अजिजभाई चायवाले,हाजी लतीफ सेंट, सादिक नवाज पठान आदींची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी मस्तान चौक भागात आपली दुकाने लावून उदरनिर्वाह चालविणाऱ्या व्यावसायीकांची भेट घेवून झालेल्या नुकसानी बाबत माहिती जाणुन घेतली. टिळक मैदान परिसरात सुद्धा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी

अतिक्रमणधारकांचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा

खामगाव (का.प्र.) : खामगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेरोजगार झालेल्या अतिक्रमणधारकांनी आज मुख्याधिकारी यांच्या विरोधात मोर्चा काढून एल्गार पुकारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून घोषणाबाजी करत निघालेला हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. अतिक्रमण काढल्याने बेरोजगार झालेल्या शेकडो लोकांनी आता जगायाचे कसे? असा संतप्त सवाल करत अतिक्रमणधारकांनी एसडीओंना निवेदन सादर केले.

सदर निवेदनात नमूद आहे की, आम्ही सर्व खामगाव येथील रहिवासी असून बऱ्याच वर्षांपासून खामगाव येथे राहतो व अतिशय



अल्प प्रमाणातील लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मात्र दोन दिवसांपूर्वी मुख्याधिकारी यांनी शहरातील अतिक्रमण काढणे या योजनेअंतर्गत अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली. सदर मोहीम राबविताना मोठ्या प्रमाणात आम्हा सर्वांचे नुकसान करून आम्हाला पोटा पाण्यावरून उठवले व बेरोजगार केले.

रोजगारावरून रस्त्यावर आणले आमचे परिवारावर व आमचे वर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. महत्वाचे असे की सदर अतिक्रमण काढण्याची राबवलेली मोहीम याची कोणतीही कायदेशीर पूर्तता रेकॉर्डवर झालेली नाही. दादागिरी व गुंड प्रवृत्तीने व कायदा सुव्यवस्था याला बाजूला ठेवून सदर मोहीम सबविण्यात आली. सदर मोहीम राबविताना आम्ही सर्वांनी व

आमचे कुटुंबीयातील महिलांनी मुख्याधिकारी व संबंधित सर्व कर्मचारी यांना हात जोडून विनंती केली की, सदर व्यवसाय कताना बऱ्याच लोकांनी कर्ज काढलेले आहेत व या लघु व्यवसायाच्या आधारावर सर्वच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होतो व कोणती कायदेशीर पूर्तता न करता अथवा आम्हाला स्वतःहून सदर व्यवसायातील साहित्य वगैरे काढून टाकण्याची संधी न देता बुलडोझर चालवून साहित्य फेकून आमचे नुकसान करू नये ही वारंवार विनंती केली तरी देखील या सर्व मुजोर अधिकाऱ्यांनी काही एक फेकून न घेता निर्दयीपणे कारवाई केली. तरी या संपूर्ण प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा तसेच आम्हाला पर्यायी रोजगाराची व्यवस्था त्वरित करून द्यावी व पुन्हा

व्यवसाय स्थापित करण्याकरिता जागेची व हॉर्स झोनची व्यवस्था करण्यात यावी. अन्यथा रोजगारासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता आम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी व्यवसाय सुरू करावा लागेल. त्या वेळेस निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नास शासन जबाबदार राहील. मुख्याधिकारी यांनी केलेल्या गैर कृत्यामुळे सामान्य जनतेचे जे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई करून देण्यात यावी व सदर भरपाई मुख्याधिकारी यांच्या पगारातून करण्यात यावी तसेच दखल घेवून हजारांच्या संख्येने बेरोजगार झालेले व कुटुंब उध्वस्त झालेल्या नागरिकांना त्वरित न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने अतिक्रमणधारक व राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते.

उत्तम व्यवस्थापनात लोणार अभयारण्याचा देशात दहावा क्रमांक

लोणार (महासागर प्रतिनिधी) - भारतीय वन्यजीव संस्थान आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने प्रसिध्द केलेल्या अहवालामध्ये जगविख्यात लोणार सरोवर आली तर वाईटचा शेर देखील १८ अभयारण्याला जंगलांच्या प्रभावी व्यवस्थापनामध्ये देशात दहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. लोणार सरोवराच्या भोवतालचा परिसर २००० साली लोणार सरोवर अभयारण्य म्हणून घोषित झाला. बेसाल्ट खडकांमधून तयार झालेले एकमेव सरोवर म्हणून लोणार सरोवराची ओळख आहे. हे अभयारण्य ३६५ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेले आहे. हे जिल्ह्यातील सर्वात लहान अभयारण्य असले तरी देशात या अभयारण्यामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. देशभरातील ४३८ राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्याचे मूल्यमापन यामध्ये करण्यात आले.



स्थिती आहे, त्याची माहिती जिल्हा वासियांना आहे. जगभरातून पर्यटकांना बुलडाणा जिल्ह्यात खेचून आणण्याची क्षमता असलेल्या या येथील वनसंपदेला पर्यटन विस्ताराच्या सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. हे कधी होईल हा खा प्रश्न मात्र सध्या अनुत्तरितच आहे. मात्र असे असले तरी देशभरातील अभयारण्य उत्तम व्यवस्थापनामध्ये लोणारचा दहावा क्रमांक लागणे ही बाब नक्कीच सुखावणारी आहे.

राजश्री शाहू जयंती निमित्त सन्मान सोहळा व वधू वर परिचय मेळावा

चिखली (महासागर प्रतिनिधी) - ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली र. नं. 534/F-11058/2009 च्या वतीने करवीर नरेश आरक्षणाचे जनक राजषी छत्रपती शाहू जी महाराज यांच्या जयंती निमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा २०२५ चे ६ जुलै २०२५ रोजी श्री शिवाजी सिनियर कॉलेज चिखली येथे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून सदर कार्यक्रम हा तीन सत्रांमध्ये प्रथम सत्र गुणवंतांचा सत्कार यामध्ये इयत्ता १० व १२ जेड, नीट, सीईटी या शालांत परीक्षांमध्ये उच्च गुणांक घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे व विविध क्रीडात्मक व यूपीएससी एम्पपीएससी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी आवश्यक गुणांक इयत्ता १० स्टेट बोर्ड ९०% वरती सीबीएससी ८५% वरती, इयत्ता १२ स्टेट बोर्ड ९०% सीबीएससी ८५%, ५६० वरती गुण, ९०% एम्पीएससी यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा मध्ये सहभागी व विजय विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका पाठवणे आवश्यक आहे. सदर कार्यक्रम हा चिखली तालुक्या मर्यादित आहे. नाव नोंदणी साठी तसेच दुसरे सत्र फुले शाहू आंबेडकर विचारधारेला अनुसरून बहुजन समाजातील तळागाळातील सामान्य जनतेला शासन दरबारी न्याय हक्क मिळून देण्यासाठी अतिरिक्त संघर्ष करणारे व्यक्तींना बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या स्मृतिप्रित्यार्थ राज्यस्तरिय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात येणार तसेच तिसरे सत्र विवाह इच्छुक बौद्ध समाजातील नव वधू वर परिचय मेळावा सुद्धा संपन्न होणार आहे.

३,९०,१२३ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार

बुलडाणा (महासागर प्रतिनिधी) - कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतकरी ओळख क्रमांक दि. १५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजूनही शेतकरी ओळख क्रमांक बनवलेले नसेल, तर त्यांनी तात्काळ आपल्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्र किंवा ग्राम कृषी विकास समितीकडे जाऊन नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक बनवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत एकूण ४,३४,४६८ लाभार्थी असून, त्यापैकी २,९९,९६८ शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी काढले आहेत. शेतकरी ओळख क्रमांक अंतर्गत कृषी व संलग्न विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेताची, आधार क्रमांकाशी संलग्न अशी माहिती एकत्र करून "फार्मर रजिस्ट्री" तयार करण्यात येणार आहे. या माहितीच्या आधारे लाभार्थ्यांची अचूक निवड करून कृषी योजनांचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने वितरित करता येईल.

जाहीर नोटीस

विद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब क.स्तर कोर्ट संग्रामपूर यांचे न्यायालय एच.जे.सी. नं. ८८/२०२५ नं. ता. ०१/०८/२०२५ अर्जदारा तर्फे अॅड एच. ओ. इंगळे, संग्रामपूर अर्जदार :- १) श्रीमती शोभा श्रीकृष्ण धर्माड, वय अं. ५३ वर्ष, व्यवसाय- गृहिणी २) वर्यां तित्तिर इंगळे वय अं. २७ वर्ष, व्यवसाय - गृहिणी राजकाळा भग्न, ता. खामगाव जि. बुलडाणा ३) माधुरी कपीलकुमार दोने, वय अं. २५ वर्ष, व्यवसाय गृहिणी रा.शिवाजी नगर, पातुर ता. पातुर जि. अकोला. विरुद्ध- गैरअर्जदार- कोणीही नाही. या जाहीर नोटीसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, उपरोक्त प्रकरणातील मयत श्रीकृष्ण हरिदास धर्माड, रा. पातुर बु. ता. संग्रामपूर जि. बुलडाणा येथील रहिवासी होते व ते दिनांक ०८/०९/२००९ रोजी मर्ते पातुर बु. ता. संग्रामपूर जि. बुलडाणा येथे मयत झाले आहेत. मयत श्रीकृष्ण हरिदास धर्माड यांना अर्जदार क्र. १ व ३ ह्या विवाहीत मुली आहेत. मयत श्रीकृष्ण हरिदास धर्माड हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मागे अर्जदार क्र. १ व ३ हे कायदेशीर वारस असल्याबाबत वारस प्रमाणपत्र मिळणेकरिता अर्जदार यांनी हि. न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तरी वरिल अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जा संघर्षात ज्या कोणात काही हरकत घेणे असेल, त्यांनी चौकशी तारीख १८/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पर्यंत तो न्यायालयात अर्जदा वरतः अर्जदा वरिल वारसाप्रति हजर होऊन त्याची हरकत सादर करावी. अन्यथा कुणाची काहीही हरकत नाही असे समजून वारस प्रमाणपत्र देण्यात येणं ती पुढील कार्यवाही करण्यात येईल. करीता ही जाहीर नोटीस सहित्विशी व या न्यायालयाच्या शिक्क्यानिशी आज दिनांक २५/६/२०२५ रोजी दिली.

जाहीर नोटीस

विद्यमान दिवाणी न्यायाधिश साहेब क.स्तर कोर्ट संग्रामपूर यांचे न्यायालय एच.जे.सी. नं. ९९/२०२५ नं. ता. १६/०६/२०२५ अर्जदारा तर्फे अॅड अर. ए. राऊत, संग्रामपूर अर्जदार :- १) प्रमिला गोपाळ ऊर्फ गोपाळराव तांगळे, वय अं. ६० वर्ष, व्यवसाय गृहिणी रा. सावळी ता. संग्रामपूर जि. बुलडाणा, २) गोपी गोपाळ ऊर्फ गोपाळराव तांगळे, वय अं. ३२ वर्ष, व्यवसाय शेती, रा. सावळी ता. संग्रामपूर जि. बुलडाणा ३) सुरेश गोपाळ ऊर्फ गोपाळराव तांगळे, वय अं. ३१ वर्ष, व्यवसाय शेती रा. सावळी ता. संग्रामपूर जि. बुलडाणा, ४) वर्यां तितेश सेठे, वय अं. ३७ वर्ष, व्यवसाय गृहिणी, रा. यदगांव रोड, एकवडी बाजार अकोला ता. जि. अकोला -विरुद्ध- गैरअर्जदार-कोणीही नाही. या जाहीर नोटीसद्वारे सर्व लोकांना सूचित करण्यात येते की, उपरोक्त प्रकरणातील मयत गोपाळ रामकृष्ण तांगळे, व. सावळी ता. संग्रामपूर जि. बुलडाणा येथील रहिवासी होते व ते दिनांक ०८/१०/२०२४ रोजी मर्ते सावळी ता. संग्रामपूर जि. बुलडाणा येथे मयत झाले आहेत. मयत गोपाळ रामकृष्ण तांगळे यांना अर्जदार क्र. १ ही पत्नी असून अर्जदार क्र. २ व ३ मुले व अर्जदार क्र. ४ ही विवाहीत मुली आहे. मयत गोपाळ रामकृष्ण तांगळे हे मयत झाल्यानंतर त्यांच्या मागे अर्जदार क्र. १ व ३ हे कायदेशीर वारस असल्याबाबत वारस प्रमाणपत्र मिळणेकरिता अर्जदार यांनी हि न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तरी वरिल अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जा संघर्षात ज्या कोणात काही हरकत घेणे असेल, त्यांनी चौकशी तारीख १८/०८/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. पर्यंत तो न्यायालयात अर्जदा वरतः अर्जदा वरिल वारसाप्रति हजर होऊन त्याची हरकत सादर करावी. अन्यथा कुणाची काहीही हरकत नाही असे समजून वारस प्रमाणपत्र देण्यात येणं ती पुढील कार्यवाही करण्यात येईल. करीता ही जाहीर नोटीस सहित्विशी व या न्यायालयाच्या शिक्क्यानिशी आज दिनांक २५/०६/२०२५ रोजी दिली.

जाहीर नोटीस

सह दिवाणी न्यायाधिश क.स्तर नांदुरा, जि.बुलडाणा एच.जे.सी. नं. १७१/२०२५ नं. ता. ०६/०८/२०२५ अर्जदारा करिता अधिवक्त- अॅड.एस.एम. इंगळे १. श्रीमती वसन्ताबाई दिगंबर माहारे रा. सहस्रमुळी ता. मोताळा जि. बुलडाणा २. सुरेखा निळकंठ सावे, ३. फयसल निळकंठ सावे, नं.२ व ३ रा. बेलाड ता. नांदुरा जि. बुलडाणा ४. शारदा मुकिंदा सकळके, रा. शेवगा बु. ता. संग्रामपूर जि. बुलडाणा ५. वृषाली दिगंबर काळजे, रा.यावकोडी ता. मलकापूर जि. बुलडाणा क्रिस्ट... गैरअर्जदार- कोणी नाही अर्ज- मुंबई रेग्युलेशन अंकेट १८२७ अन्वये हेअरशिप स्ट्रीफिंकेट (वारस हक्कचे प्रमाणपत्र) मिळणे बाबत.... या जाहीर नोटीसद्वारे असे कळविण्यात येते की, अर्जदार नं. ३ चे वडील व अर्जदार नं. २ चे सासरे व अर्जदार क्र. ३ ते ५ ह्यांचे आजोबा प्रकाशद ज्ञानदेव सावे केतास येथील रहिवासी होते व ते दिनांक २८.०८.२००९ रोजी केतास येथे मयत झाले आहेत. मयत प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांना त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे. त्या अर्जाची सुनावणी तारीख ०६/०८/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या न्यायालयात अर्ज केला आहे व त्या अर्जाची सुनावणी ता. २२/७/२०२५ रोजी १०.३० वाजता होईल. तरी या जाहीर नोटीसद्वारे जाहीर करण्यात येते की, सदर प्रकाशद ज्ञानदेव सावे ह्यांनी त्यांचे मुलपुत्रपत्नी अर्जदार हेच कायदेशीर वारस असल्याबाबत वारसा प्रमाणपत्राची आवश्यकता असल्यामुळे अर्जदार ह्यांनी त्यामागे वारसा प्रमाणपत्र मिळण्यासाठी ह्या



दो स्तानो, पावसाळ्यात गरमागरम पण वेगळं काही खावंसं वाटतं. अशावेळी मस्तपैकी टॉमेटो गार्लिक पास्ता बनवता येईल.

सामग्री: ४०० गॅम स्पॅगेटी पास्ता, दोन चमचे पार्मिसन चीझ, एक टी स्पून काळीमिरी, अर्धा किलो चेरी टोमॅटो, अर्धा टेबलस्पून लसूण, ६ ते ७ तुळशीची पानं किंवा बासिल हर्ब, एक टी स्पून सोया सॉस, एक टेबलस्पून टॉमॅटो सॉस, एक टीस्पून ग्रीन चिली सॉस,

टॉमेटो गार्लिक पास्ता

मीठ, तेल आणि सजावटीसाठी कोथिंबिर

कृती: एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा. त्यात थोडं मीठ घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात स्पॅगेटी पास्ता घालून शिजवून घ्या. पाणी गाळून पास्ता गार करायला ठेवा. एका कढईत दोन टेबलस्पून तेल गरम करा. त्यात लसूण आणि टॉमेटो घालून शिजवून घ्या. टॉमेटो मऊ शिजल्यानंतर त्यात मिरपूड,मीठ, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस घालून परतून घ्या. मसाला तयार झाल्यानंतर त्यात पास्ता घाला. यात टोमॅटो सॉस, बासिल किंवा तुळशीची पानं, चीझ आणि कोथिंबिर घालून पाच ते आठ मिनिटं शिजवून घ्या. तुमचा पास्ता तयार आहे. गरमागरम खा.



स नत जैन आणि विशाल जैन हे दोघे मेहुणे आहेत. दोघेही पूर्वी दिल्लीतील चांदणी चौकात सीसीटीव्हीचे दुकान चालवत होते. परंतु या क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे त्यांना हे दुकान बंद करावे लागले. त्यानंतर दोघांनी 'लवना स्मार्ट डोअर लॉक्स' नावाचा एक नवीन ब्रँड सुरू केला. ते डिजिटल लॉकर बनवतात. आज हा ब्रँड कोट्यवधी रुपयांचा बनला आहे.

सनत जैन आणि विशाल जैन यांनी बाजारपेठेतील वाढत्या स्पर्धेमुळे चांदणी चौकातील सीसीटीव्हीचे दुकान २०२० मध्ये बंद केले. या काळात ते चीनला गेले आणि दोघांनाही डिजिटल स्मार्ट लॉकर व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. डिजिटल स्मार्ट लॉकरने प्रभावित होऊन त्यांनी प्रथम ते त्यांच्या घरात बसवले आणि त्याचा अनुभव घेतला. अशा प्रकारे त्यांनी 'डिजिटल स्मार्ट लॉकर'चा व्यवसाय सुरू केला. दोघांनीही हे क्षेत्र समजून घेण्यासाठी बाजारात जाऊन खूप

लॉकर ठरले यशाची गुरुकिल्ली



अभ्यास केला. विविध ब्रँडसाठी स्मार्ट लॉकर बनवणारे ओईएम (मूळ उपकरण उत्पादक) म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

दोघांनीही २०२१ मध्ये लवना स्मार्ट डोअर लॉक्स नावाचा स्वतःचा ब्रँड सुरू केला आणि या व्यवसायात प्रत्येकी ५० लाख रुपये

गुंतवले. त्यांच्या मूळ कंपनीचे नाव भगवान श्री लॉक्स प्रायव्हेट लिमिटेड असे आहे. विशाल जैन यांनी खरेदी आणि सर्व्हिसिंग पाहिले तर सनत जैन यांनी विक्री आणि मार्केटिंगकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना **अचिक्कर** अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु हळूहळू लोकांचा त्यांच्या उत्पादनांवर विश्वास बसला आणि त्यांचा व्यवसाय वाढला.

डिजिटल लॉकरमध्ये प्रगत तंत्रज्ञान त्यांच्या डिजिटल स्मार्ट लॉकरमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यात वाय-फाय आणि ब्ल्यूटूथ, ०.४ सेकंदात फिंगरप्रिंट डिटेक्शन, ओटीपी सारखी वैशिष्ट्ये आहेत. आज भारतातील १२० स्टोअरमध्ये लवना स्मार्ट डोअर लॉक्सची विविध उत्पादने उपलब्ध आहेत. लवना स्मार्ट डोअर लॉक्सची उत्पादने ऑनलाईनदेखील विकली जातात. फक्त तीन वर्षात या कंपनीची उलाढाल सात कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

केसाचा लूक बदलण्याची योग्य वेळ

पु रुषांच्या लूकमध्ये केसांची मोठी भूमिका असते. पण बऱ्याचि पुरुषांना हेअरस्टाईलबद्दल योग्य माहिती नसते. त्यामुळे त्यांचा लूकही खराब होतो. लग्न-समारंभाच्या किती दिवस आधी केस कापणे योग्य आहे, याचाही कोणी फारसा विचार करत नाही. सहसा मुले सलूनमध्ये जातात आणि लग्नाच्या एक-दोन दिवस आधी केस कापतात. तुम्हीही अशी चूक करणार असाल तर थांबा.

सर्वप्रथम एखाद्या समारंभाला जाण्यापूर्वी किती दिवस आधी केस कापले पाहिजेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून समारंभाच्या मुख्य दिवशी तुमची हेअरस्टाईल योग्य दिसेल आणि तुमचा लूकही अपेक्षेप्रमाणे दिसेल. लग्न किंवा साखरपुड्यासारख्या खास समारंभाच्या आधी पुरुषांनी निश्चितच केस कापले पाहिजेत. पुरुषांचे केस लवकर वाढतात आणि त्यांना योग्य आकारात ठेवणे महत्वाचे आहे. परंतु समारंभाच्या फक्त एक-दोन दिवस आधी केस कापल्याने संपूर्ण चेहऱ्याचा लूक खराब होऊ शकतो. ५-६ दिवस आधी केस कापा



गुमिंग पुरुषांना एखाद्या विशेष समारंभाला किंवा स्वतःच्या लग्नाला उपस्थित राहायचे असते तेव्हा त्यांनी केसांचा उत्तम लूक येण्यासाठी सुमारे ५ ते ६ दिवस आधी केस कापून घ्यावेत. केस कापल्यानंतर, योग्य आकारात येण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे समारंभाच्या दिवशी हेअर स्टायल परिपूर्ण दिसते. तसेच, इतके दिवस आधी केस कापण्याल्यामुळे केस कापताना झालेल्या चुकादेखील दुरुस्त करता येतात.

अक्षम्य चूक झाली!

प्रे यसीसोबतच तीन वर्षांचं नातं संपवून मी दुसऱ्याच मुलीकडे आकर्षित झालो. नातं संपवताना माझी प्रेयसी खूप रडली. पण काही काळानंतर तिने हा निर्णय स्वीकारला. मी शिक्षणानिमित्त दुसऱ्या शहरात गेल्यानंतर नवं नातं जोडलं. पण फक्त दहा महिन्यातच हे नातं संपलं. कॉलेज संपल्यानंतर ती मुलगीही मला सोडून गेली. आधीच्या प्रेयसीसोबतच नातं संपवून मी खूप मोठी चूक केली आहे. ती आता आयुष्यात पुढे निघून गेली आहे. माझ्याशी बोलण्यात तिला रस नाही. मी काय करू ?

मॅच मेकिंग उत्तर : सर्वात आधी तू समुपदेशकांना भेट. तुला नात्यामधून नेमकं काय हवं आहे, हे जाणून घे. याबाबतची स्पष्टता तुझ्याकडे असायला हवी. सद्यपरिस्थितीत तू स्वतःला वेळ दे. काही काळ कोणत्याही

नात्यात अडकू नकोस. स्वयंविकासावर भर दे. तुझी प्रेयसी आयुष्यात पुढे निघून गेली आहे. त्याचप्रमाणे तूही भविष्याचा विचार कर. आता भूतकाळ बदलता येणार नाही. पण भविष्य आपल्या हातात आहे. उज्वल भवितव्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो.

जिने चढा, फिट रहा



५०० कॅलरी खर्च होतात, असं काही संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे तुम्ही जिऱ्यांवरून धावण्याचा व्यायाम सुरू करू शकता. याबाबतच्या काही टिप्स...

* इतर कोणत्याही व्यायाम प्रकाराप्रमाणे जिऱ्यांवरून धावण्याचा व्यायाम सुरू करण्याआधी 'वॉर्म अप' म्हणजे पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. धावणं सुरू करण्याआधी ३ ते ४ मिनिटं जिऱ्यांवरून चढउतार करा.

* जिऱ्यांवर तुम्ही पुश-अपही करू शकता. नेहमीच्या पुश-अप्सप्रमाणेच हा व्यायाम करायचा आहे. खालच्या पायरीवर उभे रहा. हात तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर ठेवा आणि पुशअप्स करा.

* व्यायाम करायला फार वेळ नसला तरी काळजी करू नका. पाच मिनिटं जिऱ्यांवरून चढउतार करा. मग वेग वाढवा.

फॅशन पॅशन

आ पण फॅशनच्या बाबतीत काही चुका करत असतो. चुका करायला हरकत नाही पण त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अर्थात अजाणतेपणीही काही चुका होतात. त्या टाळल्या तर आपण नक्कीच स्मार्ट दिसू शकतो.

* दोस्तांनो, पँटचे खिसे वस्तू ठेवण्यासाठी असले तरी ते फुगता कामा नयेत. पँटच्या शिखातून बाहेर येणार्या चाव्या, वॉलेट फार वाईट दिसतात. वॉलेट उगाचच खिशात कोवू नका.

* बॅकपॅकच्या कप्यात टाका. कार्ड ठेवण्यासाठी लेदरच्या कार्ड होल्डरचा वापर करा.

* फार लांब ट्राउझर्स घालू नका. यामुळे तुमच्या लूकचा पार विचका होईल. पँट पायात येणार नाही याची

इथे चुकू नका

नका. त्याऐवजी छानसं घड्याळ, पॉकेट स्वेअर, ट्रेंडी टाय, कफलिक्स यापैकी काहीतरी ट्राय करा.

* मोठ्यांची निवड योग्य असायला हवी. ट्राउझरला साजेसे न्यूट्रल रंगाचे मोजे घ्या. बुटांना शोभणारे भडक रंगाचे मोजे अजिबात घेऊ नका. कॉन्ट्रास्ट सॉक्सही घालून जातील. पण असे सॉक्स कॅन्सुअल ऑफेजनासाठी ठेवा.

* खोल व्ही नेक असणारा टी शर्ट अजिबात घालू नका. असे टी शर्ट चांगले दिसत नाहीत. त्याऐवजी हेन्ले स्टायल टी शर्टस ट्राय करा.

लोणावळ्यात काय पाहाल?

आ जच्या धावपळीच्या जीवनशैलीतून थोडा वेळ स्वतःसाठी काढणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे निश्चितच आपल्या डोक्यावरील ताण कमी करण्यास मदत होते. तसेच बाहेर फिरायला गेल्याने आपण ताजे तवाने होऊन पुन्हा जोमाने कामाला लागू शकतो. त्यामुळे लोक अनेकदा शनिवार-रविवारी फिरायला जाण्यासाठी बाहेर पडतात. असेच एक ठिकाण म्हणजे लोणावळा. लोणावळा मुंबईपासून १२० किलोमीटर तर पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे. पार्टी करण्यापासून निसर्गाचा आनंद घेण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. लोणावळ्याला फिरायला जाण्यासाठी सकाळी लवकर निघा. इथे पोहोचून नाश्ता केल्यानंतर तुम्ही काही वेळ विश्रांती घेऊ शकता. यानंतर, साइटसीईंगला सुरुवात करा. इथे तुम्हाला भुशी धरण पाहायला मिळेल. ते पावसाळ्यात खूप सुंदर दिसते. याशिवाय, तुम्ही सनसेट पॉइंट / टायगर पॉइंट, लायन पॉइंटवरून अद्भुत दृश्याचा आनंद घेऊ शकता.

लोणावळ्यात दुपारपर्यंत फिरल्यानंतर तुम्ही कोणत्याही प्रसिद्ध



भटकंती रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्ये दुपारचे जेवण करू शकता. तुम्हाला हवे असल्यास कोणत्याही फार्माहाऊस किंवा रिसॉर्टमध्ये बुफे लंचदेखील उपरू करू शकता. किंवा तुम्ही स्ट्रीट फूडचा आनंद घेऊ शकता. दुपारी पुन्हा फिरायला जा. या वेळी तुम्ही लोणावळा तलाव, विसापूर किल्ला नक्की पाहा. लोणावळ्याला वॅक्स संग्रहालय आहे. ते मुलांना नक्कीच आवडेल. खरेदी करायची असेल तर तुम्ही स्थानिक चिक्की मार्केटमध्ये तेथील स्पेशल चिक्की व इतर खरेदी करू शकता.

संध्याकाळी हिल व्ह्यू पॉइंटवर आनंद घ्या संध्याकाळी कोणत्याही हिल व्ह्यू पॉइंटवर चहा आणि भज्यांचा आस्वाद घ्या. हवामान चांगले असेल तर तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर थांबून खाऊ-पिऊ शकता. गर्दी आणि रहदारी टाळण्यासाठी सकाळी लवकर निघणे महत्वाचे आहे.

‘न्यूक्लियर इंजिनीअरींग’चा आकर्षक पर्याय



संस्था **भारतात :** *आयआयटी - रिएक्टर फिजिक्समध्ये विशेष अभ्यासक'म * जादवपूर विद्यापीठ -एम. टेक. सारी उत्कृष्ट पर्याय * भाभा अँवढॅमिक रिसर्च सेंटर - संशोधन व प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध *पंडित दीनदयाळ ऊर्जा विद्यापीठ - खासगी क्षेत्रात आघाडीवर

परदेशात: *एमआयटी(अमेरिका) - रिएक्टर डिझाइनसाठी जागतिक मान्यता *यूसी बर्कली (अमेरिका)- न्यूक्लियर फ्युजन संशोधन *इम्पिरिअल कॉलेज, लंडन (बि'टन) - डीकमिशनिंग आणि सेफ्टी कोर्सेस *मॅकमॉस्टर विद्यापीठ (कॅनडा) - मेडिकल ऑप्लिकेशन्सवर भर *केआयटी (जर्मनी) - वेस्ट मॅनेजमेंटसाठी प्रसिद्ध

भारतात केवळ मोजक्याच संस्था

न्यूक्लियर इंजिनीअरींग कोर्सेस देतात. त्यामूळे प्रवेशासाठी मोठी स्पर्धा असते. परदेशात प्रवेशासाठी जीआरई, टोफेल, किंवा इलेट्स स्कोअर लागतो. परदेशातील वार्षिक फी सुमारे २०-५० लाखांदरम्यान असते, तर भारतात ती दोन ते आठ लाखांदरम्यान असते.

पगार आणि करिअर संधी 'न्यूक्लियर इंजिनीअरींग'च्या क्षेत्रात नोकरी मिळाल्यावर भारतात चार ते सहा लाख रुपये इतका वार्षिक पगार मिळतो. अनुभव वाढल्यावर तो १०-१५ लाखांपर्यंत जातो. अमेरिकेत सरासरी पगार १.०५ ते १.६० लाख डॉलर (८५ लाख ते १.३ कोटी) पर्यंत असतो. ब्रिटनमध्ये मिड-लेव्हल इंजिनीअर्सना ३५ ते पन्नास हजार पौंड (३७ ते ५३ लाख) पगार मिळतो.

मुख्य करिअर पर्याय : *न्यूक्लियर इंजिनीअर-पॉवर प्लॅन्ट्समध्ये रिएक्टर डिझाइन आणि ऑपरेशन *सेफ्टी इंजिनीअर- रेडिएशन नियंत्रण आणि पर्यावरण सुरक्षा *रिसर्च सायंटिस्ट - न्यूक्लियर फ्युजन/वेस्ट मॅनेजमेंट *मेडिकल फिजीस्ट - रेडिएशन थेरेपी उपकरणांचे डेव्हलपमेंट *प्रोजेक्ट इंजिनीअर - न्यूक्लियर प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी.



विधीमंडळ अधिवेशन

विरोधक - सत्ताधाऱ्यांची निदर्शने



■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :**
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेने विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांविरुधात विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाविरुधात आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांनी हिंदीच्या सक्तीचा निर्णय राज्याच्या हितासाठी घेतला, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर काही वेळाने विरोधकांनी टाळ कुटीत सरकारविरुधात घोषणाबाजी केली.



दरम्यान, हिंदीची सक्ती करणारे दोन्ही निर्णय शासनाने मागे घेतले असले तरी त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळात उमटण्याची चिन्हे आहेत. याशिवाय शक्तिपीठ महामार्गातील विरोध, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा, समृद्धी महामार्गाची झालेली दुरुवस्था, महागाई आदी विविध मुद्द्यांवरून सभागृहात टीकाचे राजकारण होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आज विधानभवनत आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात व कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला आहे. हा नारा बुलंद करण्यात शिवसेना व शिवसैनिक आघाडीवर होते. सरकारला शहाणपण सुचले की नाही हे येत्या काही दिवसांत काढले. पण तूर्त त्यांनी हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला. त्यांनी हा जीआर रद्द केला नसता तर ५ तारखेच्या मोर्चात सत्ताधारी भाजप, एस्‌एस्‌ गट व अजित पवार गटाचे अनेक नेते सहभागी झाले असते. कारण आता मराठी माणसांची एकजूट आता झालेली आहे. त्यांनाही मी धन्यवाद देतो.

उद्धव ठाकरे म्हणाले, मातृभाषेचे प्रेम हे पक्षाच्या पलिकडे असले पाहिजे. सरकारने केविलवाणा प्रयत्न केला. पण तरीही आम्ही

समृद्धी महामार्गाच्या दुरावस्थेवरून आदित्यची टीका

समृद्धी महामार्गाची पहिल्याच पावसात दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून देखील विरोधक सरकारवर हल्लाबोल करू शकतात. यावर आदित्य ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बोलतानाच टीका केली आहे.

ते म्हणाले, ज्या महामार्गाला माझ्या आजोबांचे नाव दिले त्या महामार्गावर आज खड्डे पडले आहेत. त्याच महामार्गावर आज नदी वाहते आहे. मुंबई-पुणे महामार्गावर चुकीच्या पद्धतीने जवळ जवळ साडे साडेबारा कोटी रुपये चुकीचा फाट्टा लावण्यात आला आहे. कारण हा घोटाळा एमएसआरडीसी ने केलेला आहे, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. त्यामुळे हा देखील विषय अधिवेशनात गाजू शकतो.

शिंदे गटाचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन



पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुले यांचे नाव द्या

■ **महासागर प्रतिनिधी अमरावती, दि. ३० :**
दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक ओबीसीसह सकल बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या अराजकीय संघटना, उपेक्षित समाज महासंघाचे वतीने महात्मा फुले यांना अभिवादन करून पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा जोतीराव फुले यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.



उपेक्षित समाज महासंघ व फुले

गरीब, दुर्लक्षित समाजावर राज्यात अन्याय

■ **महासागर प्रतिनिधी मुंबई, दि. ३० :**
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले आहे. परिणामी, राज्यात गरीब व दुर्लक्षित घटकांवरील अन्याय वाढला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ५७ हजार ५०९ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यावरून माजी अर्थमंत्री तथा शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

ते सरकारला धोरत घरत म्हणाले, सरकारला आता अर्थसंकल्पाचे संतुलन राखणे अवघड झाले आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक बोजा वाढला आहे. सद्यस्थितीत राज्याचे आर्थिक संतुलन पूर्णतः ढासळले आहे. यामुळे राज्यातील गरिबांवर, दुर्लक्षित समाजावर अन्याय होत आहे. एसटी, एससी, ओबीसी यांच्यावर होणारा खर्च कागदावर दाखवला जातो हे ३१ मार्चला कळते. पण प्रत्यक्षात त्यावर काहीच पैसा खर्च झाला नाही. तीच पुनरावृत्ती यंदा हे सरकार करत आहे.

■ **सरकारने अजून एक विक्रम रचला**
जयंत पाटील पुढे म्हणाले, चालू आर्थिक वर्षात मांडलेल्या अर्थसंकल्पात सरकारने एक विक्रम केल्याचा उल्लेख मी केला होता. त्यावेळी महसुली तूट ही ४५ हजार ८९१ कोटी रुपयांची होती. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज पुन्हा पुरवणी मागण्या मांडल्या. त्या ५७ हजार ५०९ कोटींच्या आहेत. सरकारचे बहुमत असल्यामुळे या मागण्या मंजूर होतील. त्यावेळी सरकारला १ लाख ३४०० कोटी कमी पडणार आहेत. पूर्वीच्या व आताच्या पुरवणी मागण्या मिळून सरकारने अजून एक विक्रम रचला आहे. पुरवणी मागण्या मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही असा प्रकार या सरकारने सुरू केला आहे.

यापुढे हिवाळी अधिवेशन येणार आहे. त्यानंतर पुढचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी आणखी एक पुरवणी मागणी येणार. याचा अर्थ हे सरकार राज्याची महसुली तूट दीड किंवा २ लाख कोटीपर्यंत पोहोचवेल. याचा अर्थ असा की, सरकारला सर्व आकडे कागदावर दाखवणे आवश्यक आहे. अन्यथा ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत किंवा ज्यांचे देणे बाकी आहे, असे लोक एकात्र आत्महत्या करतील अन्यथा यांच्या मागे लावतील. त्यामुळे सरकारने राज्याच्या अर्थकारणामध्ये एवढ्या मोठ्या तुटीपर्यंत पोहोचण्याचे धाडस केले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

विधानभवनातील पासेसवरून अशोक स्तंभ गायब



■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. ३० :**
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एका गोष्टीकडे लक्ष वेधले. विधानभवनतील पासेसवरून अशोकस्तंभ हटवल्याचा दावा त्यांनी केला.

रोहित पवार म्हणाले, विधिमंडळाचा पास आहे म्हणजे जिथे कायदे केले जातात महाराष्ट्राचे त्या पासवर मध्ये अशोकस्तंभ होता. आता हळूहळू हा अशोकस्तंभ सगळीकडून काढला जाईल. संविधानाची गळचेपी भाजपकडून केली जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

■ **जितेंद्र आव्हाडांचीही टीका**

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, आपल्या सगळ्या पासेस म्हणजे जे सरकार विधिमंडळ इशू करतो त्यावर नेहमी अशोकस्तंभ असायचा. यापूर्वीचे सगळे पासेस तपासून बघा सगळ्यावर अशोकस्तंभ आहे. पीएच्या पासवर अशोकस्तंभ आहे, प्रेक्षकांचे पासवर सुद्धा अशोकस्तंभ आहे. आता हा अशोकस्तंभ गायब झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांविरुधात विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरुधात आंदोलन केले. नवीन शैक्षणिक धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या हितासाठी हिंदीच्या कथित सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्दबातल केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

कार्यापासून सदैव प्रेरणा मिळवी म्हणून पुणे रेल्वे स्टेशनला महात्मा फुले यांचे नाव देण्याची मागणी बेटक्रीत महासंघाचे अध्यक्ष प्रा. श्रीकृष्ण बनसोड, श्रीकृष्णदास माहोरे, सुभाष गोहरे व उत्तमराव भैसने, सुभाष प्रकाश खंडारे, ईजि. ज्ञानेश्वर कुर्वे, सुभाष शिंदे, वसंतराव भडके, धर्मापाल रामटेके, पारधी समाज नेते डॉ. शिवलाल पवार, रामकुमार खैरे, रविंद्र इंगळे पाटील सह फुले-शाह-आंबेडकरांच्या अनुयायांनी केली.

नेतृत्वाने कच खाल्ली

प्रकाश आंबेडकरांची टीका

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ३० :**
ट्रम्पधार्जीण्या सरकारमुळे भारताने युद्ध जिंकण्याची संधी घालवली, अशी टीका ऑपरेशन सिंदूर'वरून प्रकाश आंबेडकरांची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी येथे मोदी सरकारवर केली. फुले -आंबेडकर इंटेलिक्चुअल फोरमच्यावतीने आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर आणि नंतरच्या घडामोडी' हा विषय होता.

भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपण जिंकायला लागलो होतो. परंतु ट्रम्प धार्जीण्या सरकारमुळे जिंकायला आलेलो युद्ध आपण हरलो असे आंबेडकर म्हणाले. भारताला गेले २० ते २५ वर्षांपासून दहशतवाद्यांचा त्रास होत होता, ती घालवण्याची संधी भारताने का घालवली? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केला.

ऑपरेशन सिंदूर'च्या काळात झालेल्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानकडे दहा दिवसच पुरेल एवढाच दारूगोळा होता. देशाला यार्निमित्ताने चांगली संधी आलेली होती. त्यामुळे, पाकिस्तान आणि त्यांच्या पाठबळावर चालणाऱ्या दहशतवाद्याला कायमची समाप्ती देण्याची संधी आपल्या हातात होती. पण आपण ती संधी गमावली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

'पादरी'चे सैराट करणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस

■ **वृत्तसंस्था जालना, दि. ३० :**
बैलगाडीच्या शर्यतीत जसे बक्षीस ठेवले जाते, तसेच बक्षीस धर्मातरासाठी येणाऱ्या पादरी लोकांना ठोकण्यासाठी ठेवले पाहिजे, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरुधात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ख्रिश्चन धर्मीयांत मोठा रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी ख्रिश्चन धर्मीयानी सोमवारी जालन्यात आक्रोश मोर्चा काढला.

सांगली येथील यशवंत नगर येथे गत आठवड्यात सासरच्या छळाला कंटाळून ऋतूजा राजे नामक ७ महिन्यांच्या गरीब महिलेने आत्महत्या केली होती. नंतर ही घटना धर्मांतराच्या प्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी टीका करताना गोपीचंद पडळकर यांनी

शिंदे गटात गुंडाचा प्रवेश?

पक्षप्रवेशाचा दावा फेटाळला

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. ३० :**
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी नागपूरमधील कुख्यात गुंड युवराज माधनकरनेही शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती समोर आली आहे.

युवराज माधनकर हा एकनाथ शिंदे यांच्या जवळ उभा असल्याचे दिसून आले तसेच त्याच्या गळ्यात शिवसेनेचा दुपट्टाही दिसून आला. परंतु, जिल्हाप्रमुख सुरज गोरे यांनी युवराजचा पक्षप्रवेश झाला नसल्याचा दावा केला आहे.

नागपूरचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज गोरे यांनी म्हटल्यानुसार, युवराज माधनकरने शिवसेनेत प्रवेश केला, हे आम्हाला माध्यमांमध्ये बातम्या पाहून कळले. आमच्या पक्षात प्रवेश घेणाऱ्यांच्या यादीत युवराज माधनकरचे नाव नव्हते. तसेच युवराज माधनकर नामक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती नव्हती, असे गोरे म्हणाले.

पुढे बोलताना सूरज गोरे म्हणाले, शनिवारी पक्ष प्रवेश होताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. याच गर्दीत युवराज माधनकर तिथे आला असावा आणि त्याच्या गळ्यात दुपट्टा टाकण्यात आला असावा, माधनकर याचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असून नगर विकास मंत्री असल्याने अनेक लोक काम घेऊन येतात, त्याच कारणाने युवराज माधनकर ही आला असावा, अशी शंका गोरे यांनी व्यक्त केली.

तसेच युवराज माधनकर कार्यक्रम स्थळी दिसत



आहे. हे आम्ही नाकारत नाही, पण पक्ष प्रवेशाशी त्याचा काहीही संबंध नाही, असे म्हणत युवराज माधनकरचा पक्षप्रवेश झाला नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, युवराज माधनकरच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. लूट, खंडणी आणि हत्या असे अनेक गंभीर गुन्हांची नोंद आहे. त्यामुळे काही वर्षे तो तुरुंगातही होता. नंतर अनेक प्रकरणातून त्याची निर्दोष सुटका झाल्याची माहिती आहे. निर्दोष सुटका जरी झाली असली तरी नागपूरमधील लोक त्याला अजूनही सराईक गुंड म्हणूनच ओळखतात.

पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी युवराज माधनकरच्या पक्षप्रवेशाविषयी विचारले. यावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, स्थानिक कार्यकर्त्यांचा प्रवेश देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील पदाधिकारी करतात. त्यामुळे कोणी वादग्रस्त व्यक्ती पक्षात येणार नाही, याची काळजी स्थानिक नेतृत्वाने घ्यायची असते, असे शिंदेंनी मत व्यक्त केले.

पंढरीच्या वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

■ **वृत्तसंस्था, पुणे, दि. ३० :**
विठ्ठलाच्या वारीला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर काही नराधर्मांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्याच्या दौंड येथे घडली आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हो संतापजनक घटना घडली आहे. मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने जाणारे वारकरी चहापाण्यासाठी येथे थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना २ जण गाडीवरून तिथे आले. त्यांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोवता लावला.

त्यानंतर त्यांनी वारकऱ्यांची लूट करून एका अल्पवयीन मुलीला आपल्यासोबत काही अंतरावर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. त्यांच्यापुढे आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान आहे.

: हॅलो डॉक्टर : अशक्तपणा कारण, लक्षण आणि उपचार



फिकट होणे, श्वास लागणे इत्यादी लक्षण असू शकतात.

अशक्तपणाची कारण काय आहेत?
अशक्तपणा हा अनेक गोष्टीमुळे होऊ शकतो. आपल्या शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे जाणवणारा अशक्तपणा हा सामान्य प्रकारचा अशक्तपणा आहे.

एखादा दीर्घकालीन आजार असेल तरी अशक्तपणा जाणवू शकतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लाल पेशींवर हल्ला करते तेव्हा अशक्तपणा जाणवतो. याला ऑटो इम्यून ऑनिमिया म्हणतात. लाल पेशींची कमतरता, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता, यकृताचे विकार, थायरॉईड, कर्करोग, दाहक आदीदुःखांचा आजार, मूत्रपिंडाचे आजार, अशा अनेक कारणांमुळे अशक्तपणा उद्भवू शकतो.

अशक्तपणा या विकारावर कोणते उपचार आहेत?
■ अनेकदा शारीरिक अशक्तपणा हा शरीरातील विशिष्ट घटकांच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. शरीरात लोहाची कमतरता असेल तर पूरक कॅल्सुल किंवा गोळ्या देऊन हि कमतरता भरून काढता येते. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन बी ९ हे जीवनरस्तव आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी १२ देखील तितकेच पूरक आहे.

शारीरिक अशक्तपणासाठी एरिथ्रोप्रोएटिन, इमिनोसुप्रेसनॅट्स,हि औषध डॉक्टर लिहून देतात. मात्र या सर्व औषधोपचारां बरोबरच आपला आहार जर पूरक आणि परिपूर्ण असेल म्हणजे त्यामध्ये कडधान्य,पालेभाजा,फळभाजा, दुग्धजन्य धान्य यांचा पूरक समावेश असेल तर आपल्याला अशक्तपणा हा विकार होणार नाही.

■ ■ ■

कमतरता, यकृताचे विकार, थायरॉईड, कर्करोग, दाहक आदीदुःखांचा आजार, मूत्रपिंडाचे आजार, अशा अनेक कारणांमुळे अशक्तपणा उद्भवू शकतो.

अशक्तपणा या विकारावर कोणते उपचार आहेत?
■ अनेकदा शारीरिक अशक्तपणा हा शरीरातील विशिष्ट घटकांच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. शरीरात लोहाची कमतरता असेल तर पूरक कॅल्सुल किंवा गोळ्या देऊन हि कमतरता भरून काढता येते. आपल्या शरीरातील लाल रक्तपेशींची कमतरता भरून काढण्यासाठी व्हिटॅमिन बी ९ हे जीवनरस्तव आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी १२ देखील तितकेच पूरक आहे.

शारीरिक अशक्तपणासाठी एरिथ्रोप्रोएटिन, इमिनोसुप्रेसनॅट्स,हि औषध डॉक्टर लिहून देतात. मात्र या सर्व औषधोपचारां बरोबरच आपला आहार जर पूरक आणि परिपूर्ण असेल म्हणजे त्यामध्ये कडधान्य,पालेभाजा,फळभाजा, दुग्धजन्य धान्य यांचा पूरक समावेश असेल तर आपल्याला अशक्तपणा हा विकार होणार नाही.



अॅडोलेसंट इडिओपॅथिक स्कोलियोसिस आजाराचे त्रस्त मुलीवर यशस्वी उपचार

नोएडातील १५ वर्षीय आद्या ही तिची १० वीची बोर्ड परीक्षा संपली तेव्हा तिला अॅडोलेसंट इडिओपॅथिक स्कोलियोसिस असल्याचे निदान झाले. ज्यामध्ये पाठीचा कणा असामान्यपणे वळतो. हे निदान धक्कादायक होते, कारण उपचार न केल्यास या आजरामुळे दीर्घकालीन शारीरिक समस्या उद्भवू शकतात.आद्या हिने फ्रीदाबाद येथील रुग्णालयात पाठीच्या कण्यातील सुधारणा शस्त्रक्रिया केली. या प्रक्रियेत सुरक्षितता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी प्रगत साधने आणि तंत्रांचा समावेश होता. तिला पाच दिवसांतच

डिस्काज देण्यात आला आणि शस्त्रक्रियेनंतर फक्त तीन आठवड्यांनी ती शाळेत परतली. त्यानंतर तिने तिचे नियमित वर्ग पुन्हा सुरू केले आहेत.

जेव्हा आद्या आमच्याकडे आली तेव्हा तिच्या पाठीच्या कण्यातील वक्रता जवळजवळ ५० अंशांपर्यंत पोहोचली होती, शस्त्रक्रियेच्या मर्यादेपलीकडे. ही विकृती केवळ सौंदर्य प्रसाधानात्मक नव्हती; उपचार न केल्यास ती फुफ्फुस आणि हृदयाच्या कार्यावर परिणाम करू शकते, असे अमुता हॉस्पिटल फ्रीदाबाद येथील स्पाइन सर्जरीचे प्रमुख डॉ. तरुण सुरी म्हणाले.

बोर्ड परीक्षा आणि सामाजिक दबावांना तोंड देणाऱ्या एका तरुण मुलीसाठी, आम्हाला नाईत होते की भावनिक दावे वैद्यकीय परीक्षांइतके उच्च आहेत. आमच्या टीमचे ध्येय केवळ क्लिनिकल उत्कृष्टताच नाही तर संपूर्ण पुनर्प्राप्ती प्रदान करणे होते.

स्कोलियोसिस १० पेकी १ मुलाला प्रभावित करते, तरीही ते अनेकदा दुर्लक्षित केले जाते. १० ते १५ वयोगटातील हे सर्वात सामान्य आहे. ■ ■ ■

खजूर आपल्या शरीरासाठी उष्ण ठरतो असा अनेकांना समज आहे. पण खजूर हा केवळ तुमच्या हृदयासाठी नाही तर मानसिक फिटनेससाठीही तितकाच महत्वाचा ठरतो. आयुर्वेदपासून खजूराचे महत्त्व सांगण्यात आले आहे. भिजलेले खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे आहेत.

खजुरामध्ये गॅंस्ट्रोइटेस्टाईन संक्रमण संतुलित करणारे गुण असतात. तसंच यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे बद्धकोष्ठता सुधारण्यासाठी खजुराचा फायदा करून घेता येतो. रोज ३५ ग्रॅम फायबर खाल्ल्याने शौचाला स्वच्छ होते, पोटासंबंधित कॅन्सर रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो. हृदयाच्या आरोग्यात सुधारणा आणण्यासाठी तुम्ही दिवसभरात मुठीभर खजुराचे सेवन करू शकता. खजुरातील असणारे अँटीऑक्सिडंट गुण हे आर्टरी सेल्समधून कोलेस्ट्रॉल घालविण्यास मदत करतात. खजूर रक्तदाबाचा स्तर नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण यामध्ये पोर्टीशियम आणि मिनरल्स अधिक प्रमाणात आढळतात. साधारणतः २४ ग्रॅम मेडजूल खजुरामध्ये १६७ मिलिग्रॅम पोर्टीशियम असतात. अन्य फळ्यांच्या तुलनेत हे अधिक असून शरीरातील पोर्टीशियमचे प्रमाण यातून अधिक संतुलित राहते.

■ ■ ■

: संकलन व संयोजन :
सुबोध रणशेवरे, ९८३३१४६३५६
subodh.ranshevre | rediffmail.com